

आशियाई क्रिकेट स्पर्धा

प्रभाकर श. गोरवले

आशियाई क्रीडास्पर्धा

लेखक
प्रभाकर शं. गोखले



महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

प्रकाशक

सचिव, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ^१
मंत्रालय, मुंबई ३२

मुद्रक

य. गो, जोशी

आनंद मुद्रणालय

१५२३ सदाशिव, पुणे ४११०३०

मूल्य : आठ रुपये

निवेदन

यंदा नक्षा आशियाई क्रीडास्पर्धा नवी विळी येथे होत आहेत. त्या निमित्ताने भी, प्रभाकर शं. गोलाले यांनी हे छोटे परिचयात्मक पुस्तक लिहिले आहे, ते अत्यंत गेलेवर प्रसिद्ध करण्यास मंडळास आनंद होत आहे.

विजयादशमी शके १९०४
ता. २७ ऑक्टोबर, १९८२

सुरेंद्र वारलिंगे

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई

अनुक्रमणिका

■ पंडितजी आणि आशियाई लेळ	१
■ आशियाई स्पष्टीक्या निमित्ताने	३
■ जगाच्या अंगाणात भारत	५
■ आशियाई क्रीडास्पर्धा	६
■ नववी आशियाई क्रीडास्पर्धा	११
■ आठ आशियाई स्पष्टीतील भारताचे यशापयः	१२
■ राष्ट्रीय क्रीडाधोरण हवेच	१३
■ आधुनिक उपकरणे	१९
■ परिशिष्टे	२३

* * *

इंडियन ऑलंपिक हॉकी टीम
बर्लिन ऑलंपियाडचे विजेते १९३६



मागची ओळ:

सी. जे. मिको (रेलवेज), अहसन खान (भोपाल), सी. जी. कलन (मद्रास),
एम. एन. मसूद (मानवदार), गुरुचरणसिंग (पंजाब), ल इमेठ (बैर्गोल),
बी. एन. निमल (बैर्बे), ए. आय. दारा (आर्मी), एस.एम.हुसेन (मानवदार).

मध्यस्थी ओळ :

रुपसिंग (यू.पी.), सो.सी.टॅपसेल (बैर्गोल), पंकज गुप्ता, असि.मैनेजर (बैर्गोल),
श्यामनंद, कॅप्टन (आर्मी), प्रोफेसर जगन्नाथ, मैनेजर (पंजाब),
आर. जे. अंडान, व्हाइस कॅप्टन (बैर्गोल), एस. एम. जाफर (पंजाब).

पुढची ओळ :

जे. फिलिप्स (बैर्बे), शहाबुद्दीन (मानवदार), जे. गॅलिवार्डी (बैर्गोल)
पी. कर्नार्डोस (सिध), अहमद शेर (भोपाल).

एफ. आर. लाँफर
हॉफकोटोआफ फँक्फुट.



१९३६ च्या बर्लिन येथील आंलेपिक स्पर्धात पुरुषांच्या हांकीमध्ये अजिक्य
ठरलेल्या भारताच्या संघातील प्रत्येक खेळाडूस “डिलोमा” म्हणजे
प्रशस्तिपत्र देण्यात आले. चित्र श्री. बाबूराव तिमल यांना
मिळालेल्या प्रशस्तिपत्राचे.

पंडितजी आणि आशियाई रवेळ

“ स्नेहपूर्ण वातावरणात राष्ट्राच्या युक्तीचा विकास करण्याच्या इटीने मैदानी लेढीच्या स्पर्धा उत्तमच होत. आपल्याला तर त्या विशेष महत्त्वाच्या आहेत. कारण, या राष्ट्रीय आणि सामाजिक कायद्याच्या विशिष्ट अंगाकडे आपण फारच दुर्भाग्य केलेले आहे. साम्या राष्ट्राच्या य विशेषतः तदण पिढीच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे दृश्य देणे हे आपले साध्य असले पाहिजे. दृश्य उंचावरचे धरले आणि त्या हाटीने स्पर्धी नियोजित केल्या तरच अशी शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त होऊ शकेल. हे साध्य सर्वदा हट्टीपुढे ठेवले पाहिजे.

“ लेढाऱ्हून्या या आंतरराष्ट्रीय संमेलनाना आणखी एक महत्त्वाचे अंग आहे. अनेक राष्ट्रांतील तकणीना या स्पर्धा एकत्र आणतात. त्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय स्नेहास आणि सहकार्यास प्रोत्साहन देतात. सध्या संघर्षाचे काळेकुळ ढग आपल्या शिरावर फिरत आहेत. अशा घेऊ तर अशी राष्ट्राराष्ट्रांत समर्जनस्य आणि सहकार्य वाढविणारी प्रलयेक संघी आपण हाती धरली पाहिजे.”

(भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवी दिल्ही येथे १९५१ च्या मार्चमध्ये भरलेल्या पहिल्या आशियाई कोडास्पर्धेसाठी दिलेल्या संदेशातील उपरोक्त उत्तरा आहे.)

आशियाई स्पर्धाच्या निमित्ताने



१९८८च्या हिवाळ्यामध्ये नववें आशियाई सामने व क्रीडास्पर्धा मारताच्या राजधानीत भरविल्या जाणार असल्याचे कळताच सान्या भारतभर एक काहीसा आगढा उत्साह पसरला. खेळ, क्रीडा, स्पर्धा या केळद्दाही उत्साहजनकच, पण जगातील जवळ जवळ निम्म्या लोकसंख्येतील, विविध राष्ट्रांतील उत्तमोत्तम असे पाच हजार क्ली-पुरुष युवक आशियाई स्पर्धात भाग घेणार असल्याने स्थावरहालचा उत्साहाची स्वाभाविकपणेच आगढा असणार. शियाय, या स्पर्धासाठी होणारी मैदानाची, क्रीडासाहित्याची सारी व्यवस्था ओघुनिक मारतास, तंत्रज्ञानातील त्याच्या दर्जास, शोभेशी होणार असल्याने तर या नवव्या आशियाई क्रीडास्पर्धाकडे सान्या मारताचे लक्ष लगानु राहणे स्वाभाविकच होय.

या स्पर्धामुळे केळळ आशियात, सध्या सर्वोत वेगाने कोण पढतो, सर्वाधिक उंच उडी कोण मारतो, इतकेच पाहण्याती संधी भारतीयांना मिळणार नसून अशा प्रकारच्या भव्य स्पर्धां संघटित करण्याचे कीविल्य आणि त्यासाठी लागणारी शारूीय व तंत्रविषयक प्रगती भारताने गेल्या तीस कर्वात किंती साधली आहे हे भारतीयांना व सान्या जगासही दिसून येणार आहे.

सामग्र्यांकडून अपेक्षा

या नवव्या आशियाई क्रीडास्पर्धा भारतात घडवून आणल्याने जागतिक क्रीडा-वेवळ भारताला स्थान प्राप्त करून देणाऱ्या प्रकारीकोनी साठ कर्वापूर्वी पाहिलेल्या एका संकल्पचित्राचे रूप साकार होण्यातील हे दुसरे पाऊळ पडत आहे. १९२०मध्ये प्रथमच भारताचे सेढाडू, जागतिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भाग्यण्यात आले. त्यासंबंधाने आपले विवार व्यक्त करताना त्या केळळच्या ऑलिंपिक मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते भविष्याबद्दल काही संपूर्ण मेले. से म्हणाले, “युरोपातील सार्वांगीय शर्यतीना केवळ तरी एकदा हिंदुस्थान-तरफे असंभव प्रेतें १९२८चे अगर १९३२चे सामने हिंदुस्थानात यशस्वी रीतीने पार पाहून दाखलून त्यातील कार्यक्रमपरिकी निश्चान काही वाबर्तीत तरी हिंदी वीरांना

पहिला मान पटकावता आल्याखेरीज भारतीय ऑलिंपिक मंडळाच्या कार्याची पूर्तता होणार नाही.”

भारताने पहिले आशियाई सामने १९५१मध्ये म्हणजे भारतीय ऑलिंपिक मंडळाच्या स्थापनेनंतर ३१ वर्षांनी दिल्ली येदे मरविले, आता त्यानंतर ३१ वर्षांनी भारत पुन्हा एकदा आशियाई सामने भरवत आहे. पहिल्या आशियाई सामन्यपिका ते फारवच मोठ्या आणि अखंत आघुनिक पद्धतीने भरविले जाणारे सामने आहेत, ऑलिंपिक स्पर्धा भारतात भरविण्याच्या हृषीने हे एक पुढे पदलेले महत्वाचे पाऊल ठरू शकेल. या नवव्या आशियाई क्रीडास्पर्धासाठी क्रीडांगणाची व तदनुसंधिक गिद्रात कसकशी केली गेली हे पुढे येईलच. परंतु भारतीय ऑलिंपिक मंडळाच्या प्रकर्तांकानी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केलेली ‘हिंदी बीरोच्या’ पराक्रमाबद्दलची अपेक्षा या स्पर्धात पुरी होणार की नाही? तसेच एकूण क्रीडास्पर्धा व राष्ट्राचा विकास या संबंधात पंडित ज्यादारलाल नेहम योनी ३१ वर्षांपूर्वी व्यक्त केलेली अपेक्षा पुरी करण्याच्या हृषीने भारतात काही कार्य चालू आहे की नाही? या दोन्ही प्रभांची उत्तरे या आशियाई क्रीडास्पर्धाच्या निर्माणे काळजीपूर्वीच क वस्तुनिंद छाटीने हुइकली जावी. तूतं तरी असे दिसते की, उपरोक्त दोन्ही प्रभांची उत्तरे नकारार्थी असण्याचीच शक्यता आहे. तसेच्याले तरी निराश होण्याचे कारण नाही. पण या प्रभांची उत्तरे यानंतरच्या दहा-वीस वर्षांनी तरी हमव्यासपणे होकारार्थी मिळतीलच अशा प्रकारे कायरत्त होण्याची स्फूटी आशियाई क्रीडास्पर्धापासून भारताच्या युवकानी, क्रीडा-संघटकानी आणि पाकूण समाजाने व म्हणून सरकारने घेतली तरी या नवव्या आशियाई क्रीडास्पर्धासाठी केलेला खर्च व घेतलेले कष्ट सर्थकी लागले असे होऊ शकेल.

प्रयत्नाची उपरोक्त दिशा काहीवी स्पष्ट व्याख्या साठी विचाराना चालना भिळावी या दृष्टीने या आशियाई कीडास्पर्धाकडे बघण्याचा हा एक प्रयत्न आहे.

जगाच्या अंगणात भारत



पाच हजार लेढाहू सहभागी होत असलेल्या क्रीडा-स्पर्धी भरविण्याची जबाबदारी आज भारताने घेतली असला एकूण ऑतरराष्ट्रीय क्रीडांठेत्रात भारत समाविष्ट झाल्यापासून त्याने काय प्रयत्न केले व काय साधले याकडे हापिक्षेप टाकणे मार्गदर्शक ठरू शकेल. असे सिंहावलोकन करण्यास पुणे हेच सर्वोच्चमठिकाण आहे असे महाराष्ट्राचा याचे होणार नाही. भारतीय ऑलिंपिक मंडळाची म्हणजे इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची स्थापना पुण्यात डोक्हन जिमखान्यावर १९२०च्या प्रारंभी झाली. ती हकीगत केळद मीजेचीच नव्है तर ह्या कार्याभागील विचारांन्या प्रेरणेची माहिती देणारी ठरू शकेल.

पुण्यातील डोक्हन जिमखाना ही एक त्या काळातील अत्यंत प्रगत अदी क्रीडा-संस्था असे. १९१० सालापासून या जिमखान्यातके शाळेय विद्यार्थ्यांच्या कुस्त्या होत असल. १९१३ पासून या स्पर्धात आठव्यापाठ्या, लोसो, रस्सीखेच, वनसंचार (कॉस कंट्री) कौरे सेळांचा समावेश करण्यात आला. १९१५ पासून सतावीस मैल पलण्याची म्हणजे मेरियोन स्पर्धी हिचा समावेश या सामन्यात करण्यात आला. १९१८मध्ये 'पायलाडर्ची शर्यात' म्हणजे सायकलिंग या त्या खेळच्या अगदी आघुनिक क्रीडा-प्रकाराचा या स्पर्धेत समावेश झाला आणि पुणे, मुंबई, सतारा, कोल्हापूर, नासिक, बळोदा, इंदूर कौरे ठिकाणच्या मिळून २०० उमेदवारांनी यात भाग घेतला. मेरियोन स्पर्धी चालू करून डोक्हन जिमखान्याने तरकाळीन ऑलिंपिक स्पर्धातील एका वावीस इत घातलाच होता. त्यांनी १९२०च्या नोवेंबरमध्ये ऑलिंपिक नियमानुसार कुस्त्यांचे सामने घडविले. अद्या प्रकारे डोक्हन जिमखाना ही संस्था छढूछढू क्रीडास्पर्धाचा अधिक व्यापक दृष्टीने विचार करू लागली होती. त्याचे एक कारण त्या संस्थेच्या सामासदावी व्यापक दृष्टी आणि सुशिक्षितपणासही असू शकेल. १९२०मध्ये डोक्हन जिमखान्याच्या अध्यक्षपदी सर दोराब जे. टाटा हे मुंबईचे गृहस्थ होते. सर दोराबजी हे आघुनिक औद्योगिक युगाशी आणि तदनुंयंगिक संस्कृतीशी परिचित होते. जिमखान्याच्या उपाध्यक्षपदी मुंबईचे डॉ. मोरेश्वर गोपाळ वेशमुख योज्याशिवाय पुण्याचे असी. नरसिंह वितामण केळहर यांच्यासाऱ्हे असिल भारतीय दर्जाचे राजकीय नेते व

विद्वान्, रसिक साहित्यिक आणि श्री. एल. बी. फाटक हे एक यशस्वी ठेकेदार आणि मिस्टर ओ. एच. टी. डडले हे भ्रिटिश गाहर्य होते. त्या वेळीच स्थानांच्य चळवळीत हिरीरने भाग घेणारे श्री. हरी विष्णु तुळपूळे हे डेक्कन जिमखान्याचे लजिनदार होते, तर एक उत्कृष्ट अभियंता, शिक्षक व कारभारी म्हणून मुप्रसिद्ध असलेले प्रा. शंकर रामचंद्र भागवत हे चिटणीस आणि सुविख्यात गणितज्ञ प्रोफेसर अव्यवक भिकाजी हाईकर हे 'मदत चिटणीस'. ह्या मंहाळीक्या बरोबर त्याच्या त्यांच्या अव्यवसायेवरील, साधनाशेव्रातील मंहाळी डेक्कन जिमखान्याच्या कार्यात सहभागी असत. त्यामुळे ह्या कार्यात व्यापक हाटी आणि राट्रीय प्रवृत्तीची जोड असे. याचे एक लक्षण म्हणजे डेक्कन जिमखान्याने पुढाकार घेऊन स्थापन केलेले 'मध्यरात्री क्रीडामंडळ'. जिल्हां-जिल्हांतून पद्धतशीर काम करणाऱ्या क्रीडासंघटना उभाराऱ्या व त्याची संयुक्त संस्था म्हणून या मंडळाने काम करावे अशी त्यामारील कल्पना होती. हे काम डेक्कन जिमखान्याने १९२०च्या पूर्वी केले, असेच काम करणारी पण अधिक अव्यापक अशी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषद १९२८मध्ये पुण्यात झाली, आणि परिस्थी अखिल भारतीय शारीरिक शिक्षण परिषद होण्यास त्यानंतर एकवटीस वर्ष जावी लागली. यावरून डेक्कन जिमखान्यातील ह्या व्यक्तींचे कार्य किंतु दूरदृष्टीचे होते याचा पडताळा येतो.

या दूरदृष्टीनुसार डेक्कन जिमखान्याने भारतीय ऑलिंपिक मंडळ (इंडियन ऑलिंपिक असोसिएशन) स्थापन करण्यात पुढाकार घेतला. त्यासंबंधीची इकीगत डेक्कन जिमखान्याच्या संबंधित वृत्तान्तातून याचणे मोठे उद्बोधक ठरते. 'डेक्कन जिमखाना, पुणे' या संस्थेच्या १९२२च्या संक्षिप्त वृत्तान्तात त्याच्या आठव्याप्त कलमात पुढील उल्लेख आहे—

"(c) भारतीय ऑलिंपिक मंडळ.

" या सार्वराष्ट्रीय महोत्सवात (जागतिक ऑलिंपिक स्पर्धेत) हिंदी स्कॅडांगा बरोबरीच्या नात्याने सामील होता यावे एतदर्थे, तसेच ऑलिंपिक कमिटीकर हिंदीच्या वर्तीने प्रतिनिधी निवडून देण्याचा इक संपादन करण्यासाठी 'भारतीय ऑलिंपिक मंडळ' (इंडियन ऑलिंपिक असोसिएशन) नावाची एक संस्था स्थापन करण्याचे ठरवून, १९२०च्या प्रारंभी सर दोराव टाटा यांच्या अध्यक्षतेवाली डेक्कन जिमखान्याने या महत्वाच्या कार्यात स्वप्रयोग्यतेने हात घातला. संस्था स्थापन झाल्यापासून अवृप्या चार महिन्यांच्या कालावधीत हिंदुस्थानमधर तिच्या एकंदर सतरा शासा उघडण्यात आल्या, व संस्थेचा कार्यपासारा इतक्या झापाठाच्याने फैलावत मेला की, अल्पावधीत संस्थेच्या सभासदांची संख्या दहा हजारापार्यंत पोहोचली. मुंबई इलास्ट्रियन्स गल्डर्नर यांची मदत व व्हाईसरॉय यांची सहानुभूती यामुळे उवळकर च संस्थेची गाण्डीजी विद्यापता सरकारच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली; व हिंदुस्थानचे तरकाळीन, स्टेट सेकेटरी मिस्टर माटिंग्यू यांनी योग्य चौकशीअंती " हिंदी राष्ट्रांचा सार्वराष्ट्रीय ऑलिंपिक

कमिटीवर प्रतिनिधित्व मिळेल ” असे हिंदियन ऑलिंपिक असोसिएशनच्या सेकेटरीना मार्च १९२०च्या प्रारंभी तारेने कळविले. बेलजमच्या ऑलिंपिक कमिटीकडूनही “ हिंदुस्थानच्या लेळांनुस ऑलिंपिक सामन्यातून भाग घेता येईल ” अशा आशयाची पाठोपाठ तार आली. अशा रीतीने अवघ्या चार महिन्यांत कार्यसिद्धी झाल्यावरीवर जुळे १९२०मध्ये औटबर्वर्ष शाहरी भरणाऱ्या सावंराष्ट्रीय शर्यतीमध्ये निवडक हिंदी चीरना युरोपात पठवून त्याच्या कर्तव्याची प्रदर्शन सर्व जगापुढे मांडण्याचे योजन एप्रिल १९२० असेर देक्कन जिमखान्याने आपल्या मैदानावर सिलेक्शन कमिटीवरील तज्ज्ञाच्या देखरेलीलाळी नियष्टक उमेदवारांसाठी पुन्हा मंडुमकीचे सामने भरवून मेसर्स चीमुळे, कैकाढी, शिंदे, बैनर्डी, नवळे य दातार या सहा उमेदवारांची असेर निवड बेळी, य सर दोराव टाटा योच्या मदतीने त्याची बेलिज्यमला रवानगी केली. दुर्दैवाने बेलजमच्या क्रीडांगणायर या हिंदी लेळांना यावे तसे यश आले नाही हे खरे, तथापि त्यांच्या त्यात चीमुळे य शिंदे यांनी थोडीबहुत बाजू सावरली. रा. रा. शिंदे, हे कुस्त्यांच्या उपान्त्य फेरीपैस चीत झाले नाहीत. रा. रा. चौगुले हे बेलिज्यमच्या प्रीडांगणायरील २७ मैलांच्या शर्यतीत जरी १९वे आले तरी इगलंडात दहा मैली शर्यतीलून त्यांनी चांगला नाळीकिंवा गिळविला. तथापि जगातील सर्व निवडक, तरबेज, चलाला, ताडफदार प्रतिस्पृश्यांवरीवर शर्यतीला उमे राहणे म्हणजे काही थांडा नव्हे. या अनुभवातच भावो यशाचे बीज आहे, कारण आमचे चुकते कोठे हे समजल्यावरीज जगात पहिला मान मिळविणे फार दुरायास्त आहे. १९२४ साली यैरिसमध्ये भरणाऱ्या सावंराष्ट्रीय शर्यतीसाठी उमेदवार निवडण्याच्या कामी भारत ऑलिंपिक मंडळाला १९२०च्या ढीमचा हा अनुभव माझंदरांक कोईल यात शंका नाही. युरोपातील सावंराष्ट्रीय शर्यतीना केवळातील पक्षा हिंदुस्थानांके आमंत्रण देऊन १९२८चे अगर १९३२चे सामने यदवाची रीतीने पार पाडून दाखवून यांतील कार्यक्रमपैकी निवान काही बाबतीत तरी हिंदी वीराना पहिला मान पठकावता अल्यावरीज भारत ऑलिंपिक मंडळाच्या कार्याची पूर्तता होणार नाही.”

या वृत्तान्तात पुढे असेही नमूद आहे की भारत ऑलिंपिक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून सर दोराव टाटा “ या बाबतीत हिंदुस्थानच्या हितसंबंधाचे रक्षण ” नीट पार पाडत आहेत, आणि “ देक्कन जिमखाना आपल्या परीने कार्य करीत आहे. ” पण “ अंती यश येणे न येणे ठोकाअवार अवलंबून ” आहे.

ऑलिंपिकसाठी भारताचे खेळाडू

यानंतर १९२४ सालच्या ऑलिंपिकसाठी भारताचा संघ निवडण्याची चाचणी स्पर्धा ऑतरप्रातीत स्पर्धांचा स्पर्धाने दिली येणे शाळी, आणि आठ सदस्यांचा एक संघ यैरिस येथोल ऑलिंपिक स्पर्धेसाठी घालण्यात आला. तेहापासून भारत सातत्याने जागतिक ऑलिंपिक स्पर्धेत कमी अधिक, प्रमाणात भाग घेतच आला. १९५२ साली हेलसिंकी

येथे ज्ञालेल्या ऑलिंपिक स्पर्धेपासून भारताच्या संघात महिला खेळाडूंचा समावेश होऊ लागला.

भारताच्या ऑलिंपिक स्पर्धातील चमूतील खेळाडूंची संख्या क्रमाणे: यादतच गेली, हे पुढील आकड्यांवरून दिसते :- ऑलिंपिकचे वर्ष - १९२४, भारताचे खेळाडू ८, १९२८-२३, १९३२-२०, १९३६-२४, १९४८-७६, १९५२-६८, १९५६-५६, १९६०-५६, १९६४-५३, १९६८-२३, १९७२-४६, आणि १९८०-२६. खेळाडूंची संख्या मुख्यतः यादली ती तया वर्षी फुटबॉलच्या संघाचाही समावेश होता त्या वर्षीच.

ऑलिंपिकमधील भारताच्या खेळाडूंची संख्या जरी यादत गेली तरी त्याचा पराक्रम मात्र म्हणण्याजीगा ज्ञाला नाही. किंवद्दुना, त्या बाबतीत मारतीय ऑलिंपिक मंडळाच्या संस्थापकांची निराशाच व्हावी असेच एकूण घडत मेले.

नॉर्मन डी. पिन्डार्ड हे एक अँगली-इंडियन गृहस्थ १९०० सालच्या ऑलिंपिक स्पर्धेत २०० मीटसं धावण्याच्या व २०० मीटसं अडथळण्याच्या (हॉर्लिंग) शर्फीता दुसरे आले होते. १९२८ मध्ये भारताने प्रथमच हॉकीचे सुर्खंपदक जिकले. पण त्या खेळच्या संघात बहुधा युरोपीय व अँगली-इंडियन खेळाडूच होते. त्याची संख्या पुढे कमी कमी होत गेली. भारताने १९३२मध्ये व १९३६मध्येही हॉकीचे सुर्खंपदक जिकले. त्यापैकी १९३६च्या बर्लिन येथील ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीय हॉकी संघ विशेष गाजला, तो एक तर, त्याच्या अमेद संघवतीमुळे आणि इयानवंद याच्या असामान्य वैयक्तिक कौशल्यामुळे. या संघाचा पराक्रम केवळ मोहसूनचा संक्षेपेने तर विलक्षण ठरलाच, पण त्यापैकी त्यातील खेळाडूंचे चेंडवर ताबा ठेवण्याचे आणि त्यासह हुलकावण्या देऊन प्रगती करण्याचे कौशल्य लोकोत्तर असल्याने परिणामी “ हॉकी खेळण्याचा अधिकार इंश्वराने फक्त भारतीयांनाच मात्र दिला आहे, ” अयासारसे उद्भगर त्या वेळी निघू लागले. हॉकीचा हा पांढरा चेंडू नामक गोळ भारतीयांना पालाच न्यूटनचे वास्तुशास्त्राचे नियमही धन्यावर बसवतो, अशा प्रकारची भारतीय हॉकीपटूंची स्तुती केली जाऊ लागली. दुसऱ्या महापुढानंतर १९४८ मध्ये लंडन येथे भारताने आपला ऑलिंपिक हॉकीमधील मक्ता चालूच ठेला. १९५२ मध्येही हॉकीचे सुर्खंपदक भारतीयांनीच मिळविले. १९५६ मध्ये मेलबोर्ने येथील ऑलिंपिक सामन्यात प्रथमच पाकिस्तान व भारत या हॉकी क्षेत्रातील सहोदरीची प्रतिस्पर्धी म्हणून गाठ पडली. अंतिम सामन्यात पाकिस्तानवर केवळ एकाच गोळमे (१-०) विजय मिळवून भारताने मुख्यं पदक आपल्याकडे राखले. त्यानंतरच्या म्हणजे १९६०च्या ऑलिंपिक सामन्यात मात्र भारताचा पाकिस्तानकडन एका गोळमे (०-१) पराभव होऊन पदक पाकिस्तानकडे गेले. ते १९६४च्या टोकिओ येथील ऑलिंपिक स्पर्धेत भारताने परत मिळविले. त्यानंतर मात्र भारताचे हॉकीतील यश सर्वेस्त्री अनिवार्य होऊन वसले. १९८०च्या मॉल्ट्को येथील ऑलिंपिक सामन्यात जरी भारताने हॉकीचे मुख्यं पदक मिळविले तरी

तेवढुचावरून त्याचे यश मोजता येणार नाही; कारण त्या सामन्यात पाकिस्तानने भाग घतला नव्हता व त्यानंतरच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा खेळ महणण्याजोगा किंवडुना एके काळच्या 'हॉकीच्या सम्मानास' शोभेसा झालेला नाही.

अनेक ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाचे यश वगळता बाकी ऑलिंपिक स्पर्धेत भारतास मिळालेले यश हे पोत्यानी नव्हे, पिशव्यानी नव्हे तर निठव्यानेही मोजण्याजोगे नाही. १९५२च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये खाशाबा जाधव यांना कुस्तील काहीप (ब्रॅंझ) पदक मिळाले. १९५६च्या बेलबोर्न येथील सामन्यात भारताचा फुटबॉल संघ अंत्य फेरीत प्रवेश करता झाला. पण नंतर बल्गेरियाकडून त्याचा पराभव झाल्याने त्याचा चौथा क्रमांक लागला. १९६०मध्ये रोम येथील ऑलिंपिक स्पर्धेत मिल्बासिंग हे चारदो मीटर्स धावण्याच्या स्पर्धेत सहावे आले. १९६४च्या टोकिओ येथील ऑलिंपिक स्पर्धेत गुरुववनसिंग हे ११० मीटर्स हड्डल्समध्ये पाचवे आले. असे, अमादी एकाच हाताच्या बोटावर मोजता यावेत इतकेच ऑलिंपिक यशाचे प्रसंग भारतास आले.

भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. एवढ्या प्रवंड लोकसंख्येमधून जागतिक क्रीडामंचावर परग्रहम गाजवू शकतील असे मूळभरच का होईना पण यीर सातत्याने का निर्माण होऊ नयेत हा खरा एक चिंतेचा विषय ठरावा. पण या प्रभाचा विचार करण्यापूर्वी जागतिक नाही तर निदान आशियाई स्पर्धेत तरी भारताने आपल्या आकारास शोभेसा काही पराक्रम केला होता की नाही हेही पाहणे याजवी ठरावे. आशियाई क्रीडास्पर्धा चालू करण्यात भारतानेच पुढाकार घेतला हे लक्षात घेता तर अक्षी पाहणी विषेष महत्वाची ठरावी.

* * *

आशियाई ऋडास्पर्धा

आशियाई कीडास्पधी चालू करण्यात भारतातील उया व्यक्तीनी विदेश पुढाकार घेतला त्यात प्रा. जी. डी. सोंधि हे असागण्य होते. खरे तर प्रा. सोंधि यानी आपले सारे जीवनच भारतात ऑलिंपिक चळवळीचा प्रचार करून तिला समर्थ बनविण्यात घटतीत केले. ते अनेक वर्ष भारत ऑलिंपिक मंडळांने पदाधिकारी तर होतेच, पण १९३२ ते १९६६ या काळामध्ये से अहिंस्रात्मीय ऑलिंपिक कमिटीचे भारतातील सदस्य होते, आणि १९६१ ते १९६५ या चार वर्षी ते अहिंस्रात्मीय ऑलिंपिक कमिटीच्या कार्याकारिणीचे सदस्यही होते.

सार्वभूतीय ऑलिंपिक सामन्यात्मका धर्तीवर आशियाई देशांचे बोगळे सामने प्रदर्शनाने असा विचार प्रा. संघिं यांच्या मनात बन्याच व्यापासुन होता. १९३४मध्ये प्रा. संघिं यांनी पुढाकार घेऊन पञ्चिम आशियाई सामने दिली येथे भरविले. या सामन्यात हिंदुस्थान, अफगाणिस्थान, सिल्लोन आणि पेलेस्टाईन या चार राष्ट्रांनी भाग घेतला होता. सामन्यात फक्त ऑखलेटिक्स, हॉकी आणि तैराकी (जलतरण) याच क्रीडाप्रकारांचा समावेश होता. ऑखलेटिक्समध्ये भारताने तेरा सुर्खं पदके, नऊ रौप्य पदके आणि पांच कॉस्प यादके मिळविली. पेलेस्टाईनने तीन रौप्य व सहा कॉस्प तर अफगाणिस्थानने एक रौप्य व तीन कॉस्प यादके मिळविली. तैराकीत भारतास सहा सुर्खं, चार रौप्य व तीन कॉस्प यादके मिळाली तर पेलेस्टाईनला दोन रौप्य व एक कॉस्प यादक मिळाले. हॉकीमध्ये भारत विजयी व अफगाणिस्थान उपविजयी ठरला. तुसीती पञ्चिम आशियाई स्पर्धा १९३८ मध्ये तेल अबीव येथे व्यावधी असे ठरले होते. परंतु, त्यापूर्वीच इटालीने अविस्तीर्णियावर स्पारो केल्याने व युरोपवर व म्हणून जागावरच महायद्वाऱ्ये दग वाढूला लागल्याने या स्पर्धा प्रवर्त लौकणीवर टाकून असेर रद्द कराऱ्या लागल्या.

१९१३ पालून ते जवळ जवळ दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभापैकीत आशियान्या दुसऱ्या ठोकास 'फार ईस्टन्हॅर्डिंग्सेशीप' या नावाची स्पष्टी होत असे. परंतु त्यात केळ्यांची फिलिंग्स, बीन आणि जवान ही सीनच राहडे सहभागी असत.

जपान, चीन आणि फिलिपिन्स ही त्या बेळची तुलनेने प्रगत, स्वतंत्र आशियाई

राष्ट्रे आपल्या वेगळथा स्पष्टी करत, हे लक्षात घेता त्या वेळच्या आशियालील इतर देशाना क्रीडास्पदेंत पुढे पाऊल टाकण्यास ती स्वतंत्र होईतो बाब मिळणे वठीण असावे असे बाटते. ते बरीबर असावे. याचा पुरावा म्हणजे आशियाई क्रीडास्पदां खारोवर प्रगत होत मेल्या त्या भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश, लंका प्रमती अनंक आशियाई देश राजकीय हृष्ट्या स्वतंत्र होऊन विकसित होते मेले तशातशाच.

पुन्हा एकदा प्रा. सोधि यांच्या पुढाकारानेच, पण स्वतंत्र भारताच्या सरकारी पाठिंब्याने व विशेषत: तटकालीन आरोग्यमंडी राजकुमारी अमृत कौर यांच्या प्रोल्साहनाने, पहिल्या आशियाई क्रीडास्पदी १९५१मध्ये भारताच्या राजधानीत भरवल्या गेल्या. त्या अकरा दिवस चालू होत्या. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्याचे उद्घाटन केले. या स्पष्टेत एकूण अकरा देश सहभागी झाले होते. उद्घाटनाच्या समारंभात अकारकिलहे कहन विनीस अफगाणिस्थानचा संघ व त्या माझोमाग ब्रह्मदेश, सिलोन, इंडोनेशिया, इराण, जपान, मलाया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड यांचे संघ शिस्तबद्द मिरवणुकीने क्रीडांगणावर आले. ॲॉलिंपिक स्पर्धांच्या चालीरीही-नुसार यजमान राष्ट्राचा म्हणजे भारताचा संघ सर्वांत शेवटी क्रीडांगणात दावल झाला. या पहिल्या आशियाई क्रीडास्पदीत ॲॉलिंपिक्स, बास्केटबॉल, सायकल दीड, फुटबॉल, तैराकी (जलतरण) आणि भारोत्तोलन (वेट लिफ्टिंग) या सहाच सेळांचा समावेश होता. तरी एकूण स्पर्धकांची संख्या ४८९ एवढी होती.

हे पहिलेच आधुनिक आशियाई सामने असल्याने त्याबरोबरच आशियाई क्रीडा-जगतात परंपरेची स्वापना होणे स्वाभाविकच होते. “अधिक वेगाने, अधिक उंच, अधिक सशक्त” हे या सेळांचे ब्रीद ठरले. हे ब्रीद सार्वराष्ट्रीय ॲॉलिंपिक स्पष्टेच्या ब्रोशूरी मिळेजुळतेच होते. जण काही ॲॉलिंपिक स्पष्टी व या नवजात आशियाई स्पर्धां यांने मायलेकीचे नातेच दाखविण्यासाठी की काय या पहिल्या आशियाई सामन्यात क्रीडा-ज्योत प्रज्ञविलित केली गेली ती १९२४च्या ॲॉलिंपिक स्पष्टेत माग पेतलेल्या विगेंडियर दलिपसिंग या सेळाहूच्या इस्ते. दुसरे व त्यानंतरचे आशियाई सामने कोठे झाले, त्यात किंती क्रीडाप्रकाराचा समावेश होता, किंती राष्ट्रे व सेळाहू यांनी माग पेतला होता वगैरे माहिती पुढे आणि अखेतीस दिलेल्या कोष्ठकात आहेच.

आता नववे आशियाई सामने नव्या दिल्हीतच होत आहेत. पहिले सामने दिल्हीत झाले त्याला आता ३१ वर्ष होऊन गेली. दरम्यानच्या काळात या सामन्याचा दर्जा सुधारला त्याप्रमाणेच या सामन्याच्या व्यवस्थेचा, स्थासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचा दर्जाही सुधारला व तो स्रात अधिकाधिक आधुनिक होत राहिला. आता नववे आशियाई सामने भारताच्या राजधानीत या क्रीडांगणावर होणार आहेत ती क्रीडांगणे, त्यावर वापरली जाणारी उपकरणे, मोजगमापाची साधने वैरंगीची शाखनिकता केवळ आशियाई क्रीडास्पदांच्या विकासाचीच नव्हे तर यजमान राष्ट्राच्या विकासाचीही गवाही देणारी ठरावी.

मारताची राजधानी आता दुसऱ्यांदा आशियाई कीडास्पर्धा भरवीत आहे. १९५१ साली या स्पैरेंचा उषकम झाला, तो नॅशनल स्टेडियमवर, हे क्रीडागण मंबैंच्या पटेल स्टेडियमइतपत वा कलकत्त्याच्या हृडन गांडून इतपतही सुसज्ज नव्हते. स्वातंत्र्यानंतर लगेच चार वर्षांतच मारत अव्याप्त सुसज्ज कीडास्पर्धा कृत शेळ असे मानणे अवास्तव, अव्याहार्य ठरले असते. पण तरीही आशियाई कीडास्पर्धासारख्या अतिराष्ट्रीय क्रीडास्पर्धा सुरु करण्यास यजमान राष्ट्र म्हणून भारताने पुढाकार घेतला ते भारताच्या कीडाप्रेमाच्याच नव्है तर त्याच्या व्यापक अतिराष्ट्रीय, संवर्कनाच्यापी हृषीप्रतीक होय. स्वातंत्र्यानंतर आशियाई राष्ट्रांचा विकास व्याहाराचा तो संवार्गीण व्यावा व परस्पर सहकार्याने व्यावा या भारताच्या स्वतंत्र्य चळश्यापासूनच्या भूमिकेवा प्रत्यय १९४७ पासून अनेक प्रकारे येत राहिला आहे. पहिली आशियाई कीडास्पर्धा मारताने आपल्या राजधानीत भरविली हाही त्या भूमिकेचा आणली एक अपविकार होय.

भारताचा या भूमिकेतून होत असलेला विकास आणि त्या भूमिकेचा, त्यामागील विचाराचा विकास हा ३१ वर्षांनी भरवीत असलेल्या आशियाई कीडास्पर्धेतून प्रकट राहावा हे स्वामायिकन होय. तसा तो होताही आहे. एकंदर सहभागी होणाऱ्या राष्ट्रांची संस्कृता ३१ झाली आहे, किंवडुना सोविएट यूनियनचा आशियातील भाग आणि काही ओडी प्रस्तुत संघर्ष संघर्षप्रस्तुत असलेली राष्ट्रे सोडून बाकी सारी आशियाई राष्ट्रे नवव्या आशियाई कीडास्पर्धात सहभागी आहेत. त्याचबरोबर या स्पैर्सांठी वापरली जाणारी क्रीडाविने, क्रीडामहाल व उपकरणे ही भारताच्या वैशानिक आणि आर्थिक प्रगतीवी प्रतीके ठरावीत अव्याई आहेत.

या नवव्या आशियाई स्पैर्सांमधील महत्वाच्या खेळांमधील ऑपलेटिक्स व फुटबॉल यांचे सामने आणि कीडास्पर्धेचा उद्घाटन समारंभ व समारोप हे दोनहीही भव्य समारंभ नेहुन स्टेडियमवर होणार आहेत. या स्पैरेंचे ते मुख्य स्टेडियम होय. ते या स्पैरेंच्या निर्माणाने नव्याने वाईलेटे आहे, ते नवी दिल्ही येथे लोदी रोड या भागात आहे. त्याच्या प्रेशागृहात ७५ दूजार प्रेशाक वसू शकतात. क्रीडागणाच्या मध्योमध्य फुटबॉलची व्यवस्था

नववी आशियाई क्रीडास्पर्धा



असून त्याभोवती आठ गाळधांचा धावण्याच्या स्पर्धेचा मार्ग आहे. या मार्गाबाबेद उंच उडी, लांब उडी वरै उडथा आणि विविध फेकीच्या स्पर्धां होतील. मुख्य म्हणजे नेहरू स्टेडियमवरील धावपट्टी ही केळ दावलेल्या मातीची वा दगडी कोळशाच्या राखेची नसून ती कृत्रिम रसायनाची (सिंथेटिक) आहे. वर्दाच्या कोणत्याही क्षत्रज्ञ म्हणजेच कोणत्याही ह्यामानात खेळाईना सारलीच मदत करणारी अदी मुदाम बनविलेली कृत्रिम रसायनिक धावपट्टी सध्या जगातील सर्व चौरल्या कीडास्पर्धांसाठी वापरली जाते. नव्या दिवृतीत नेहरू स्टेडियमवर नव्या आशियाई कीडास्पर्धाच्या निमित्ताने बसविली जाणारी ही कृत्रिम रसायनिक धावपट्टी भारतातील या प्रकारव्य पहिलीच धावपट्टी होय.

याच ठिकाणी अन्याही अनेक आधुनिक सोयी केल्या जात आहेत. उदाहरणार्थ चालू असलेल्या खेळांचे निकाळ प्रेक्षकांना असारी सहज दिसावेत यासाठी जळ जळ १५० फूट उंचावर २३ मीटर लांब व ९ मीटर उंच असे मणफलक बसवले गेले आहेत. ही गुणफलक कोणत्याही स्पर्धेचा निकाळ त्यातील खेळाईची नावे, रास्ताचे नाव, नोजमापे, वेळ वरैरे सर्व माहिती ती ती स्पर्धा संपताच जवळ जवळ तत्काळ प्रदर्शित करतील. ही चपळाई त्या गुणफलकांना त्याच्या मामील व्यवस्थेमुळे येणार आहे. ही व्यवस्था कॉम्प्युटर या आधुनिक यंत्रामुळे शक्य होणार आहे. हे गुणफलक जरी हंगेरीतून आले असले तरी ते वापरण्याचे अवश्यक ते तंत्रज्ञान व सहयोग-उपकरणे भारतात आज उपलब्ध असल्यानेच ही व्यवस्था शक्य झाली.

या कीडागणावर कीडास्पर्धां दिवसा तसेच रात्री होतील. त्यासाठी सर्व कीडागणावर सूर्यप्रकाशासारखा समप्रकाश रात्रीही पाडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षागाराच्या चार कोपन्यात खूप उंच मीनार उमे करून त्यावरून कीडागणावर प्रचंड प्रकाशांगोत टाकले जाणार आहेत. हे मीनार उभारणे सोपे नव्हते. कारण ते उभारत असताना जळत्या (सफदरजंग) विमानलऱ्याच्या कामात अहवला येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यासाठी हे मीनार एसाचा जिन्याप्रमाणे तिरके असून ते मुख्य प्रेक्षागूहाच्या मामान कीडागणावर प्रकाशांगोत टाकतील. नेहरू स्टेडियमवरील नवव्या आशियाई कीडास्पर्धेतील कालमापन हेडी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने अचूक केले जाईल. शर्यातीचा शेवट अनेकदा विवाय ठरणे शक्य असते. हे टाळण्यासाठी, प्रत्येक शर्यात छायाचित्रपटावर विभिन्न होण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शर्यात मुरु झाल्यापासून तिचे शेवटचेहो छायाचित्र त्या छायाचित्रपटीवर घेतले जाईपर्यंत वेळ किंती झाला हेडी त्या छायाचित्रावर आषोडापत्र नमूद होणार आहे. कोणतीही शर्यात संपल्यापासून अदमासे ४५ सेकंदीत तिची अली छायाचित्रपटी पंचांच्या हाती येईल.

बॅडमिंटन, जिम्नेस्टिक्स् आणि व्हॉलिंगॉल या सोल्हांच्या स्पर्धेसाठी एक बंदिस्त प्रेक्षामृह यमुनेच्या काठी, पुराणाकाळीन इंद्रप्रस्थ या राजधानीच्या स्थानी बाबतेले

आहे. यातील क्रीडाचौक ७८ मीटरसं लांब व ६० मीटरसं रुंद आहे. एका वेळी २५ हजार प्रेक्षक येये क्रीडास्पाद घेऊ शकतील. या क्रीडांगणात मधोमध एक सरकती मित (पार्टिंगन) घालून एकाच वेळी दोन खेळांचे सामने करणे शक्य होणार आहे. ही मित आवाजलहीरी रोलणारी असल्याने एका सामन्यातील आवाजाचा भास दुसऱ्या सामन्यास होणार नाही. अशा प्रकारचे हे भारतातील पहिलेच बंदिस्त क्रीडा प्रेक्षागार होय. नेहरु स्टेडियमाठी अदमासे २० कोटी रुपये तर या बंदिस्त प्रेक्षागारासाठी अदमासे २ कोटी रुपये खर्च होणार आहे.

सायकल स्पर्धेसाठी एक सास आकाराची मार्गपट्टी लागते. व्यलणावरून वेगाने जाताना याहनाचा कल एका बाजूस छुकतो. हा अनुभव रस्त्यावरून जाताना. किंवा क्रीडांगणात पलताना येतो. याहनाच्या या शूकण्याने येगावर परिणाम होऊ नये यासाठी सायकल स्पर्धेची पट्टी विशिष्ट आकाराची केली जाते. व्यलणावर ही पट्टी बाजूस उंच व आल उत्तरती अशी असते. आनुन बाहेरच्या बाजूस या उत्तराचा कोन जास्तीत जास्त ३८ अंशांपैसं व कमीत कमी ९ अंश इतका असतो. अशी सायकल पट्टी उपरोक्त इंद्रप्रस्थ बंदिस्त क्रीडाप्रेक्षागाराच्या जरा उत्तरेस तयार करण्यात आली आहे. तिची बंदी सात मीटर व एकूण लांबी ३३.३३ मीटरसं आहे. येये दोन हजार प्रेक्षकांची कायमची सोय असून ऐनेवेळी मंडप कौरे घालून अधिक प्रेक्षकांची वसण्याची सोय करता येईल. या सायकल स्पर्धां अंगणास अदमासे एक कोटी रुपये खर्च झाला.

पहिले आशियाई सामने १९५१ साली या नॅशनल स्टेडियममध्ये झाले त्या स्टेडियमर पाच हजार प्रेक्षक बसण्याची सोय होती. आता ही सोय ७५ हजार प्रेक्षक बसतील एवढी यादविषयात येत आहे. येये नव्याचा आशियाई सामन्यातील पुरुषांचे हॉकी सामने होतील. त्यासाठी क्रीडांगणाच्या मर्यादागी कृत्रिम, प्लॅस्टिकचे 'ऑस्ट्रोटफ' पसरण्यात आले आहे. अलीकडे हॉकीच्या स्पर्धा नैसर्गिक हिरवळीवर न घेता त्या कृत्रिम हिरवळीवर म्हणते ऑस्ट्रोटफच्यावर वेप्पाची प्रथा जागभर आहे. या कृत्रिम हिरवळीवर स्थानिक मातीचा, उन्हा-पावसाचा, दवा-फर्फाचा जाणण्याजोगा परिणाम होत नसल्याने या कृत्रिम हिरवळीवर सामने घेणे हे सामन्यातील खेळासाठी वस्तुनिंठ विधी असण्याच्या हास्टीने सोलीचे होते. हिंदुस्थानात या ऑस्ट्रोटफची व्यवस्था या आशियाई सामान्याच्या निमित्ताने प्रथमच होत आहे. नॅशनल स्टेडियमचे प्रेक्षागार यादविषये आणि ऑस्ट्रोटफ पसरणे कौरे आधुनिकीकरण या सामन्यास मिळून जकडजकड तीन कोटी रुपये खर्च होणार आहे. नव्या दिहीतील हीन खास भागातील टेनीस स्टेडियमवर असण्याच्या हिरवळीच्या टेनिस कोर्टांमध्ये आणली दोन नव्या कोर्टांची भर घालून एकूण ११ हिरवळीच्या कोर्टांची तरतुद करण्यात आली आहे.

प्रथम तर तालकडोरा उत्तमात बंदिस्त तलाव तैराकी स्पर्धेसाठी बांधण्याचा विचार होता पण आला अवघ्याका उत्तम दर्जाचा पण सुला तलाव बांधण्यात आला आहे.

मालोरीज महिलांच्या हॉकी स्पर्धां विहीत अगदी मध्यवस्तीत कॅनॉट प्लेस-

जवळ भगतसिंग मार्गावर असलेल्या शिवाजी स्टेडियमवर होणार असून त्यासाठी त्या स्टेडियमच्या क्रीडगिणात व प्रेक्षागारात आवश्यक त्या सुधारणा केल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही फुटबॉल सामने विहळीस कोटला मैदानाजवळ असलेल्या अवैदकर स्टेडियममध्ये होणार असल्याने त्याच्याही क्रीडगिणात व प्रेक्षागारात आवश्यक त्या सुधारणा केल्या जात आहेत. शुद्धसवारी महणके असा रुढ क्रीडास्पर्धासाठी नियन्त्रण रेजवर हर्बक्ष प्रेक्षागार सिद्ध आहे. बंदुकीच्या पिस्तुलाच्या नेमबाजीस्पर्धां तुष्टलकावाद रेजवर होणार आहेत. शिवाय सोईसाठी, बोट थल्हविण्याच्या स्पर्धा जपूरुत्या रामगड सरोवरात व शिळाच्या बोटीच्या स्पर्धा मुंबईच्या बंदराजवळ अरबी समुद्रात होणार आहेत.

जेथे जेथे स्पर्धा, सामने होणार आहेत तेथे तेथे काळमापनासाठीची, अंतर मोजण्याची वैरे यंत्रे, गुणफलक इत्यादी सर्व शक्यतो अत्याधुनिक साधनेव बापरली जाणार आहेत.

नवव्या आशियाई सामन्यासाठी होणारे आणली एक महत्वाचे बोधकाम म्हणजे खेळाडूच्या निवासासाठी उभारण्यात येत असलेले 'एशियाड ग्राम'. येथे सहा हजार खेळाडूची, त्याच्या व्यवस्थापकांची, शिक्षकांची केवळ राहण्या-जेवण्याचीच सोय नसेल तर, त्याच्या सरावासाठी आवश्यक ती क्रीडगिणे, व्यायामशाळा या ग्रामात उपलब्ध असतील. जीवनावश्यक वस्तूची, औषधांची दुकाने, घरणालये, मनोरंजनस्थाने इत्यादी सर्व प्रकारची सोय या 'एशियाड ग्रामात' असेल. या सिद्धरेचा लवं अदमासे २० कोटी रुपये वा त्याहूनही अधिक येईल.


हे स्वरचिं आकडे पाहाहा हा काहीतरी भयंकर सर्व भारतासाठला गरीब देश करीत आहे अशी प्रथमदर्शनी समजूत होणे शक्य आहे. परंतु या विवाचा सम्पर्क विचार केला तर मात्र ही केवळ मैरसमजूत असल्याचेच लक्ष्य होईल.

कोणत्याही विवाच वादांग माझ शक्तो किंवद्दुना तो छोकशाहीत आवश्यकच आहे अशी काही असामीची समजूत असल्यानेच की काय पण हे नवये आशियाई सामने अणि त्यावर होगारा लवं यावरही बरेच वाद झाले. या वादात अनेक व्योवृद्ध राजकारणीही भाग घेते झाले.


नवव्या आशियाई क्रीडास्पर्धा १९८२च्या अखेरीस होणाऱ्या असल्या तरी त्याना आमंत्रण दिले गेले ते मात्र १९८२ साली असलेल्या सरकाराच्या आधीच्या सरकारच्या काळात. त्यानंतरच्या राजकीय उल्थापालथीत या आशियाई सामन्याच्या तयारीच्या कार्याकडे जवळजवळ पूर्णतः दुर्लक्षन झाले. १९८०च्या जानेवारी महिन्यात जे सरकार स्थापन झाले त्याच्यापुढे या सामन्यांची तयारी दोन वर्षात करण्याचा व आवश्यक ती सारी मदत करण्याचा प्रभ झोता. हे सामने भारतात नकोत असे म्हणणे त्या सरकारास अशक्यच होते, काण एकदा दिलेले आमंत्रण भारताने किंवा कोणत्याही राष्ट्राने परत घेतले असता त्या राष्ट्रावहाल वाई मत होण्याची शक्यता असते. शिवाय




आशियाई श्रीडास्पदांसाठी सज्ज-
नव्या दिल्लीतील “मॉडेल टाकुन” कोडाप्रेक्षागृह



नव्या दिल्लीतील मधुरा रोडवरील “कोडामहाल (हॉल आंफ स्पोर्ट्स) ”



इंद्रप्रस्थ कीडाप्रेक्षागृहातील कीडांगणाची सिद्धता.



नव्या दिल्लीतील भगर्तसिंग मार्गविरोल “शिवाजी कीडाप्रेक्षागृह”
आशियाई स्पर्धासाठी तयार केले जात असताना



नव्या दिल्लीतील इंट्रप्रस्थ भागातील बंदिस्त कोइडाप्रेक्षागृह



इंट्रप्रस्थ कोइडाप्रेक्षागृहातील प्रेक्षागार

आशियातील त्यातल्या त्यात प्रगत अद्दा भारताने जर दिलेले आमंत्रण परत घेतले असते तर भारताने जबाबदारी टाळली असेच झाले असते.

एकदा नववे आशियाई सामने या तत्सम सौस्थुतिक आंतरराष्ट्रीय महोत्सव आपल्या देशात करावयाचा म्हटला म्हणजे तो आपल्या देशाच्या दर्जास शोभेसाच घडविणे हेच केवळही इष्ट होय. भारत आर्थिकहृष्ट्या, वैशानिकहृष्ट्या व सामाजिक स्वास्थ्याच्याही हाणीने आशियातील नवस्वतंत्र देशात सर्वांधिक प्रगत देश आहे. त्याच्या या कीर्तीस अनुभागाही झाग लागाणार नाही अशी काळजी हे आशियाई सामने भरविताना, त्यासाठी येणाऱ्या पाहुण्याची व्यापत्ता ठेकाना घेणे हे अवश्यक होय. त्यानुसार इष्ट तो खर्च करणे कापरिहार्यंच ठरते.

शियाय हा सारा खर्च विशेषत: क्रीडांगणे, प्रेक्षामृहे आणि 'एशियाड ग्राम' याच्या बोध्याची खर्च हा केवळ क्रीडास्पर्धेसाठीच झालेला खर्च नव्है. कारण ही सारी बोध्यामध्ये कायमल्या सुविधा, मालमत्ता म्हणून निरंतर उपयोगी पडणार आहेत. उदाहरणार्थ, एशियाड ग्राम ही वसाहत हे आशियाई सामने संपल्यानंतर दिलीतील अन्य सरकारी वसाहतीप्रमाणे राजधानीतील वाढत्या लोकसंख्येस निवासस्थाने म्हणून उपलब्ध करून दिली आणार आहे. घोड्याचात सोमावयाचे तर बोध्यामे, ह्या सुविधा केवळ ना केवळ तरी किंवानु येत्या पाच-पंधरा वर्षांत भारताच्या राजधानीत सिद्ध केल्या गेल्याच असल्या. त्या या आशियाई क्रीडास्पर्धाच्या निमित्ताने काही वर्ष आधी केल्या गेल्या इतकाच मात्र याचा अर्थ होय.

हे सारे लक्षात घेता आणि अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रीडामहोत्सव, व्यापारी प्रदर्शने इत्यादी एकाचा देशात पाच-पंधरीस कर्तीत एकादे नेत्रीच घडतात हेही लक्षात घेता घडला हा खर्च अभ्याजी मानणे चुकीचेच ठरावे. या उच्च देशात असा आंतरराष्ट्रीय महोत्सव या ऑलिंपिकसाठेस सामने घडतात तेथे तेथेही अशाच विचाराने खर्च केला जातो हीही बाब दक्षात ठेवण्याजोगी आहे. नवव्या^५ आशियाई सामन्यासाठी केलेल्या क्रीडांगणाची, प्रेक्षामाराची तसारी दुसऱ्याही एका हाणीने वाजवीच ठरावी. भारत ऑलिंपिक मंडळाच्या प्रकर्तीकर्तीची इच्छा तर ऑलिंपिक सामने भारतात १९२८ साली नाही तर १९३२ र १९३६ साली तरी भरवावे इतकी उमेदीची, तदफेची होती. त्या काळात भारत स्वतंत्र नसल्याने ती उमेद कवाचित अन्यव्याहार्य असेल. पण अला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि त्याची सर्वांगीण प्रगती होत असता आज ना उद्या सांवराष्ट्रीय ऑलिंपिक क्रीडास्पर्धी भारतात बोलावणे हे उचितच ठरावे. या स्पर्धासाठी लागाणारी क्रीडांगणे, प्रेक्षामारे वगैरे सारे एकदम करण्यापेक्षा ठप्याटप्याने करीत राहणे हेच सोईचे होय, त्या हाणीनेही या आशियाई स्पर्धाच्या निमित्ताने पहिले पाऊल उचलले गेले असे म्हणावयास हरवत नाही. भारत ऑलिंपिक मंडळाच्या संस्थापकानी ऑलिंपिक सामने देशात भरवियाचे ठरविलेले उद्दिष्ट पुरे करण्याच्या हाणीने पहिले पाऊल पडले पहिल्या आशियाई सामन्याच्या रूपाने. आता दुसरे पाऊल पडल आहे ते नवव्या आशियाई क्रीडास्पर्धाच्या रूपाने.

एवढद्या मोठ्या प्रमाणावर आणि पद्धतशीर, भारताच्या सध्याच्या प्रगत अवस्थेस शोभेशा दजांचे असे आशियाई सामने करावयाचे तर त्यासाठी बरीच तपारी करणे आवश्यकच होय. या सामन्याना भारतातर्फे आमंत्रण जरी जनता पक्ष सत्ताकळ असताना दिले गेले तरी त्या काळात व नंतरच्या सहा महिन्यातीही या क्रीडात्पर्धाच्या तपारीच्या दृष्टीने फारसे काही घडलेच नाही असे म्हटले तरी ते यांव्हो ना ठरावे. नंतर आलेल्या सरकारने यावावत विशेष लक्ष घातले, या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आणि भारतास आज जगात व विशेषत: विकसनशील देशांमध्ये असलेल्या विशिष्ट स्थानास शोभेशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने दोन महत्त्वाच्या समित्या स्थापन केल्या त्यापैकी एक मार्गदर्शक समिती (स्टार्टअरिंग कमिटी). या समितीशी सरकारचा प्रत्यक्ष संवंध आहे. ही केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती असून तिच्यात संबंधित असे अनेक केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी तत्काळीन शिक्षणमंत्री म्हणजेच आजांचे नियोजनमंत्री श्री. शंकरराव चव्हाण हे असत. आता त्या जागी सध्याच्या शिक्षणमंत्री सौ. शीला कौल ह्या आहेत. या समितीस धोरणविषयक व आर्थिक निर्णय घेण्याचे जबड जबड सर्वाधिकार असल्याने या समितीस वारंवार सरकारी परवानगीसाठी कोठे धाव त्याची लागत नाही. दुसरी समिती ही खास संघटना समिती (स्पेशल ऑर्गनायझिंग कमिटी) म्हणून नेमली गेली. तिच्या अध्यक्षपदी केंद्रीय कीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री सरदार बुटासिंग हे आहेत. तिच्या उपाध्यक्षपदी पुढील पाच जण आहेत : राज्यसभेचे माझी उपाध्यक्ष खासदार रामनिवास मिर्धा, खासदार सरदार चरणजितसिंग, भारताचे सरसेनग्री, श्री. के. शंकरन नायर, आणि श्री. उमरारासिंग, यापैकी श्री. बुटासिंग व श्री. मिर्धा हे केवळ त्याच्या राजकीय स्थानपत्रव्ये या समितीत आलेले नाहीत. हे दोनेही जण त्यांच्या युवा अवस्थेत चांगले सेळाडू होते व त्यांनंतर अनेक अखिल भारतीय क्रीडा-संघटनांच्या पदाधिकारपदी ते असत आले आहेत. ह्या खास समितीने त्यांनंतर विषयवार अनेक समित्या नेमल्या आहेत. त्यापैकी तंत्रज समिती ही प्रत्येक स्पर्धा तंत्रजुद पद्धतीने पार पाण्याची जबाबदारी संमानेल, स्पर्धाना लागणारी उपकरणे व क्रीडासाहित्य सिद्ध ठेवणारी एक वेगळी समिती आहे. प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी विविध अधिकारी, पंच, वृत्तपत्रे, गुणफलक इत्यादीची परस्पर संपर्क ठेवणे ही एक किचकट व जबाबदारीची कामगिरी आहे. त्यासाठी एक स्वतंत्र 'इलेक्ट्रॉनिक समिती' नेमण्यात आली आहे. याशिवाय स्पर्धा उपसमिती, वाहतूक उपसमिती, निवास उपसमिती, वैश्यकीय सहाय्य उपसमिती, छपाई व प्रसिद्धी उपसमिती, स्वागत व यजमान-कृत्य उपसमिती इत्यादी १४ उपसमित्या कार्यरत झाल्या. या समित्यांचे काम एकूणी पद्धतीने चालावे यासाठी या सर्व समित्यांच्या क्वेच्या नव्या दिलीत प्रगती मैदानावरील इमारतीत ठेवण्यात आल्या.

एखाच्या महोत्सव प्रसंगाने झालेले बांधकाम हे पुढेही कसे उपयुक ठरते या चा

हा एक पुरावाच होय. 'प्रगती मैदान' यालाच पूर्वी प्रदर्शन मैदान (एकिज्ञविशन ग्राउंड) म्हणत असल. १९७२च्या हिवाळ्यात या मैदानात फार मोठ्या प्रमाणावर अंतरराष्ट्रीय असे व्यापारी प्रदर्शन भरविण्यात आले होते. मोठ्या अवजड यंत्रांपासून ते ग्रामोरोगालून निर्माण झालेल्या ठोट्या शोभा-वस्तुंपर्यंत अनेक वस्तू जगातील विकसित या विकसनाईल अशा दोन्ही प्रकास्त्या देशानी या प्रदर्शनात मोडल्या होत्या. या प्रदर्शनाच्या उपयोगासाठी अंतरराष्ट्रीय महाल (हॉल ऑफ नेशन्स), अंतरराज्य महाल (हॉल ऑफ स्टेट्स) अशा दोन स्थापना मोठ्या इमारती आणि जबळजवळ घंटर ठोट्या इमारती या प्रदर्शनाच्या (ऐव्हेलिंग्स) उभारण्यात आली. त्या वेळी अनेकांनी या बोधकामावर म्हणजे त्यावर होणाऱ्या खर्चावर बरीच टीका केली होती. आज प्रगती मैदानावर प्रदर्शनाची कायमची तर सोय झालीच आहे आणि दरसाल अनेक राष्ट्रीय या अंतरराष्ट्रीय प्रदर्शने तेथे भरत असतातही; पण या इमारतीचा आशियाई क्रीडा महोत्सवाच्या मुख्य क्षेत्रीसारखा अनेक कामाना उपयोग होत आहे. १९७२ मध्ये या सांव्या बोधकामावर झालेली टीका अशा प्रकारे गैरवाजवी ठरली आहे. नवव्या आशियाई क्रीडास्पर्धासाठी होणाऱ्या बोधकामावरील टीकाही तशीच गैरवाजवी ठरण्याचाच संभव मान्य करावा लागेल.

यजमान राष्ट्र म्हणून भारत ही सर्व तपारी करीत आहे. पण प्रत्यक्ष नवव्या आशियाई सामन्यावर नियंत्रण आशियाई क्रीडा संघटनेचे राहील. ही संघटना म्हणजेच एशियन गेम्स केंद्रेशान. ही १९५१ साली पश्चिम्या आशियाई सामन्याच्या नंतर लगेचच स्थापन करण्यात आली. तिच्या नियामक मंडळावर म्हणजे कौनिसलवर प्रत्येक समासद राष्ट्रास तीन प्रतिनिधी नेमता येतात. त्यातूनच कार्यकारी मंडळ व अन्य समित्या नियवल्या जातात. सामान्यतः जेथे आशियाई क्रीडास्पर्धा होतील त्या राष्ट्रातील व्यक्तीची नियवळ या संघटनेच्या अधिकारीपदी व चिटणीस - सजिनदार या दोन पदावर केली जाते. हे पदाधिकारी त्यानंतरच्या आशियाई स्पर्धा पुण्या होइतो अधिकारावर राहतात.

या संघटनेच्या नियामक मंडळाने २६ नोव्हेंबर १९८१ रोजी नव्या दिलीत झालेल्या त्याच्या समेत एक महाल्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार आता या संघटनेचे नामांतर होणार आहे. तिचे नाव आता 'ऑलिंपिक कौनिसल ऑफ एशिया' असे करण्यात येणार आहे. जुन्या एशियन गेम्स केंद्रेशानची अवेरची सभा नव्या दिलीत ६ डिसेंबर १९८२ रोजी म्हणजे नव्या आशियाई क्रीडास्पर्धा संपताच होणार आहे.

या नामांतरामुळे या संघटनेचा आणि त्यावरोबरच आशियाई क्रीडास्पर्धेचा दर्जा योग्यासा उंचावला जावा असेहा आहे. युरोपीय क्रीडास्पर्धा या सार्वराष्ट्रीय ऑलिंपिक क्रीडास्पर्धेची चाचणी वा पूर्वस्पर्धाची अशा स्वरूपाची मानली जाते आणि त्यात सहमात्री होण्यासाठी युरोपीय राष्ट्रांत जिहीने स्पर्धा होतात. तसेच आशियात घडावे हा

या नामांतरामागील एक अद्यक्ष पण सर्वशात हेतु आहे. तो सिद्ध होणे अलेर प्रत्यक्ष आशियाई कीडास्पर्धेच्या दर्जावर म्हणजेच एकूण आशियातील कीडाकौशल्यावर, कीडासाधनाच्या प्रगतीवरच अवलंबन राहील.

एकीकडे आशियाई कीदास्पर्धा या कायमच्या चालू राहात्या व स्थिर बहात्या यासाठी जबाबदार संघटनात्मक व्यवस्था होत असताच प्रत्यक्षात आठ आशियाई संघर्ष झाल्या. त्यात भाग घेणाऱ्या देशांची लेळाहांची संख्या बाढत रोली.

आठ आशियाई स्पर्धातील भारताचे यशापयश

पहिल्या आशियाई सामन्यात सहा क्रीडा-प्रकारातील पंचावज स्पर्धात अकरा राष्ट्रांतील सहादो खी-पुरुष उमेदवारानी माग घेतला. त्यात जपानने २४ तर भारताने १६ सुवर्णपदके मिळविली. त्यात एक वैशिष्ट्य असे होते की, जपानने मिळविलेल्या २४ सुवर्णपदकपैकी २० केवळ ॲथलेटिक्समधील

होती, आणि त्यापैकी ११ पुरुषांनी तर ९ महिलांनी जिंकली होती. आश्र्व असे की, जपानाला तैराकीमध्ये मात्र एकही पदक मिळू शकले नाही. १०० मीटरसं अंतर १०.८ सेंकंदरीत तोडून भारताचा लेण्डी विंटो द्या आशियातील सर्वांत दुतगती पुरुष ठरला. इराणचा परामर्श करून भारताने फुटबॉलचे पदकही मिळविले. ज्यामध्ये भारताला कोठलेही पदक मिळाले नाही असा कोठलाच क्रीडाप्रकार त्या वेळी राहिला नाही. इराणने भारताचोलन (वजन उचलणे) या क्रीडास्पर्धाप्रकारात ७ सुवर्णपदके मिळविली. त्याच्या एम नामदत्तो याने एकूण ३०० पौंड वजन उचलून वॅटमवेट या विभागात जागतिक उचलांक प्रस्थापित केला.

दुसरी आशियाई क्रीडास्पर्धां १९५४मध्ये फिलिपिन्सची राजधानी मॅनिला येथे झाली. आठ क्रीडाप्रकारातील सत्याहतर स्पर्धात मिळून अठरा देशांच्या १,०२१ क्रीडाएट्टूनी माग घेतला. भारतात झालेल्या पहिल्या स्पर्धात दुचाकी स्पर्धा होत्या. त्या मॅनिलात नव्याहत्या. परंतु कुस्ती, मुख्यियुद्ध, बंदुकीची नेमबाजी हे तीन प्रकार दुसऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेत समाविष्ट झाले. नेपाळ, इराण यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नाही. परंतु इंग्रॉम, इङ्गरेल, दक्षिण कोरिया, मलेशिया, उत्तर बोर्निओ, पाकिस्तान, विएतनाम, कांगोचिया आणि तैवान हे नऊ देश या स्पर्धेत नव्याने सहभागी झाले. १८ सुवर्णपदके जिकून जपान पुन्हा एकदा उच्च स्थानावर राहिला. दिल्डीच्या आशियाई स्पर्धेत दोघ्या कमीकावर आलेल्या फिलिपिन्सने स्वदेशात झालेल्या, दुसऱ्या आशियाई स्पर्धेत १४ सुवर्णपदके जिकून दुसरे स्थान प्राप्त करून घेतले. त्यामुळे भारत तिसऱ्या कमीकावर घसरला. त्यालालोखाल पाकिस्तान, तैवान, इङ्गरेल, ब्रह्मदेश,

सिंगापुर याचे क्रमांक ओढ़ीने लागले, उरलेल्या अकरा देशांना एकही सुवर्णपदक मिळाले नाही.

तिसरी आशियाई कीडास्पधी जपानची राजधानी टोकिओ येथे १९५८मध्ये झाली. तेरा कीडाप्रकारतील १११ स्पर्धामध्ये मिळून २० देशांन्या १,४०० लेळांनी या स्पर्धेत भाग घेतला. नेपाळ अणि इराण हीही टोकिओज्या स्पर्धेत सहभागी झाले होते. हॉकी, हिरवळीवरील टेनिस, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल या खेळाचा नव्याने समावेश झाला आणि दुचाकी-स्पर्धानी पुनःप्रवेश मिळविला. ६७ सुवर्णपदके मिळवून जपान पुन्हा एकदा म्हणजे ओढ़ीने तिसर्वांदा आशियाई कीडास्पर्धेत सर्वोच्च स्थान मिळविता झाला. त्याच्या खालोस्वाल आलेल्या फिलिपिन्सने केवळ ८ च मुक्केपदके मिळविली. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकातील हा फरक जपानचे शेषत्व विती व्यापक य ठाम होते ते वर्द्धावितो. फिलिपिन्सन्या खालोस्वाल दक्षिण कोरिया, इराण, तैवान, पाकिस्तान, भारत, विएतनाम, ब्रह्मदेश व सिंगापुर याचे त्या ओढ़ीने क्रम लागले. याचा अर्थ भारत आता सातव्या क्रमांकापर्यंत वसरला. भारताच्या हाईटीने समावधानाची गोष्ट इतकीच की, मिल्खासिंग याने २०० मीटर्स व ४०० मीटर्स या दोन्ही शर्यारीत सुवर्णपदके मिळविली. इतकेच नव्हे तर २१६ सेकंदे आणि ४७.००० सेकंदे असे दोन नवे विक्रम अनुक्रमे २०० मीटर्स व ४०० मीटर्स अंतरां घावाण्यात त्याने केले. परंतु या आशियाई स्पर्धेत भारतास एक मोठा धक्का वसला. हा आधी ३० कर्वे हॉकी या खेळात सान्या जगात सम्माट असलेला भारत या वेळी अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करू शकला नाही. दोघांचे शून्य गोल होउन वरोबरी झाली. पण एकूण या आशियाई सामन्यात दोघांनी केलेले गोल व दोघांवर झालेले गोल याच्या हिशेवात सुवर्णपदक पाकिस्तानला मिळाले. या टोकिओ वेशील आशियाई कीडास्पर्धेचे आणली एक वैशिष्ट्य म्हणजे २६ मैल ३८५ यार्ड एवढया अंतराच्या म्हणजे मेरेहोन स्पर्धेस तिच्या सान्या मार्गावर कधी नव्हे इतके प्रेक्षक होते. निवान वीस लाख झी-पुरुषांनी ही स्पर्धा पाहिली असावी असा अंदाज आहे.

चौथी आशियाई कीडास्पधी हंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १९६२ साली झाली. तेरा कीडा प्रकारतील १११ स्पर्धात मिळून वीस देशांन्या १,५०० कीडापृष्ठांनी या वेळी भाग घेतला. एकाही खंबाचा आधार नसुन एक लाल प्रेक्षक वसतील एवढया आकाराचा असलेला स्टेडियम हे या आशियाई स्पर्धेचे एक आकर्षण ठरले. इडीरेल अणि तैवान या दोन देशांवरी इंडोनेशियाचे राजनीतिक संवर्धन नसुल्याने त्यांना या आशियाई स्पर्धेत भाग घेता आला नाही. आधीच्या तीन आशियाई स्पर्धा-प्रमाणेच या चौथ्या स्पर्धेतही जपाननेच सर्वोच्च स्थान जिंकले. भारत योदा वर आला. म्हणजे तिसर्या आशियाई स्पर्धेत त्याला सातवे स्थान मिळाले होते तर या वेळी तिसरे स्थान मिळाले! पण जपानने ७१ सुर्ण, ५६ रौप्य व १९ कास्य पदके पटकाविली, तर भारताने मात्र केवळ १० सुर्ण, १२ रौप्य व १० कास्य इतकीच मिळविली. यंजावरचा

मालवा, महाराष्ट्राचे मारुती भाने आणि गणपत औंदठकर या कृस्तिमीरनी भारतास तीन सुवर्णपदके मिळवून विली. अन्य कृस्तिमीरनी मिळवून रौप्य, कौस्य वगैरे नऊ पदके मिळविली. १० हजार मीटर्स पलण्याची शर्यत जिकून त्रिलोकसिंगने सुवर्णपदक मिळविले, तर मोहिंदरसिंग व मिलालासिंग यांनी अनुकरे १५०० मीटर्स व ४०० मीटर्स अंतराळचा शर्यतील सुवर्णपदके मिळविली. ४५४०० या टप्प्यांन्या शर्यतीत (रीले रेसमध्ये) भारताने सुवर्णपदक मिळविले. त्यामुळे एकूण अंथलेटिक्समध्ये भारताचा क्रमांक दुसरा लागला. अखेरच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव करून भारताने कुटबोरालये सुवर्णपदक पुनरपि मिळविले. पण होकीचे सुवर्ण पदक त्याला मिळविला आले नाहीच. या वेळी तर अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दोन गोलक्षनी पराभव केला. मुष्टियुद्धाच्या लाईटवेट विभागात पदमवाहादुरमल याने सुवर्णपदक तर मिळविलेच पण “ आशियातील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा ” म्हणूनही त्याचे नाव घोषित करण्यात आले.

पाचवी आशियाई क्रीडास्पर्धा १९६६च्या अखेरीस थायलंडची राजधानी बैंकॉफ येथे झाली. तेरा क्रीडाप्रकारातील १४० स्पर्धा मिळवून १८ देशातील १,९४५ स्वी-पुरुष स्लेडाहूनी या स्पष्टीत भाग घेतला. सुवर्णपदकपैकी ७७ पदके जिकून जपानने आणखी एकदा आपले ओळखत सिद्ध केले. त्या खालोखाल क्रम मिळविलेल्या थायलंडने केळळ १३ सुवर्णपदके मिळविली. हे दक्षात घेता जपान क्रीडाक्षेत्रात इतर आशियाई राष्ट्रांच्या किंतीतरी पुढे असल्याचेच एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर असा पाचव्यांदा सिद्ध झाले. पाचव्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताचा पाचवा क्रमांक झाला. त्यास ७ सुवर्ण, ३ रौप्य व ११ कौस्य मिळवून एकूण २१ पदके मिळविली. थायलंड व मलेशिया यांनी याहून अधिक पदके मिळवून तिसरा व चौथा क्रमांक मिळविला. भारताच्या स्पालोखाल खालील रात्रे या ओळीने क्रमांक मिळविती झाली : हारा, इंडोनेशिया, फोर्मांसा, इझेरेल, किंडिपिन्स, पाकिस्तान आणि ब्रह्मदेश. भाग घेतलेल्यपैकी सिंगापूर, दक्षिण कोरिया, विएतनाम, सिलोन, हाँगकाँग, अफगाणिस्थान आणि नेपाल या राष्ट्रांमा एकही पदक मिळविता आले नाही. ६ फूट ८.७५ इंच इतकी उंच उडी माऱून भीमसिंगने भारतास उंच उडीचे सुवर्णपदक मिळवून दिले. ८०० मीटर्स अंतर पृष्ठ मिनिट व ४९.४ सेकंदे इतक्या वेळात तोडून बुगेश्वर वरुआया या मारतीय स्पर्धेकाने सुवर्णपदक तर जिकलेच पण नवा आशियाई उच्चांक प्रस्थापित केला. जोगिंदरसिंगने गोळाफक (शॉटपट) या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. पण त्याचा पराक्रम अपेक्षेहून काहीसा कमी पडला. त्याने गोळा १६.२२ मीटर्स पवडशाच अंतरावर फेकला. ही उचीव प्रवीणकुमार याने भरून काढली. या ६ फूट ७ इंच इतक्या उंचीव्या स्लेडाहूने याढी (डिस्कस) ४९.६ मीटर्स इतक्या अंतरावर फेकून नवा आशियाई उच्चांक प्रस्थापित केला. मुष्टियुद्धाच्या हेक्विट विभागात हवासिंग याने भारतास सुवर्णपदक मिळवून दिले. पण भारताच्या हृषीने सर्वांत महत्वाचा

विजय ठरला तो हॉकीमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकून भारताने आधीच्या दीन आशियाई स्पर्धातील पराभवाचे उढे काढले ! पण बैंकॉकच्या आशियाई क्रीडास्पर्धेतील भारताच्या हाण्टीने अस्तंत खेदाची गोष्ट आणी की कुस्तीमध्ये भारतास एकही सुवर्णपदक निळाले नाही !

सहाव्या आशियाई क्रीडास्पर्धा दिशिण कोरियात बहाबयाच्या ठरल्या होत्या, पण सोळा महिन्यांनंतर त्याने आमंत्रण परत घेतले. एशियन गेम्स फेडरेशनच्या एप्रिल १९६८च्या समेत या प्रश्नाचा विचार झाला. दुसरे कोणीच यजमानपद स्वीकारण्यास पुढे आले नाही. तेव्हा बैंकॉकला या स्पर्धा भरवाय्या असा विचार पुढे आला आणि काही काळ विचार करून थायलंडने यजमानपद पत्तकरलेही. त्यामुळे १९७०च्या आशियाई क्रीडास्पर्धांही बैंकॉक येथेच झाल्या. ऑथलेटिक्स, तराकी, भारोसोलन, दुचाकी स्पर्धा, कुस्ती, बंटुकीची नेमबाजी, बैंडमिंटन, हॉकी, फुटबॉल, हॉकीबॉल, बास्केट बॉल आणि होंडी बलविणे (रोहंग) या १३ प्रकारातील मिळून १३४ स्पर्धांत १८ राष्ट्रांतील २,००० खेळांडीनी भाग घेतला. बैंडलीबॉल व बैंडमिंटन काळ्याचा वाकी सान्या क्रीडाप्रकारात भारत सहभागी होता. या वेळी ऑथलेटिक्समध्ये भारतीय खेळांडीचा पराक्रम बराच बरा झाला. या क्रीडाप्रकारात सर्वथेण ठरलेल्या जपानने १९ सुवर्ण, ७ रौप्य, ७ कास्य पदके मिळून ३३ पदके मिळविली, तर त्या साळोसाल म्हणजे ४ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कास्य मिळून १४ पदके भारताने मिळविली. पण एकूण सर्व क्रीडाप्रकारातील पदकांच्या हिशेबात मात्र भारताचा पाचवा क्रमांक लागला. कारण त्यास केवळ २५ पदकेच मिळाली (६ सुवर्ण, ९ रौप्य, १० कास्य). इवीण कुमारने स्वतःच्या उच्चाकात मुघारणा करून नवा आशियाई उच्चाकात थाळीफेकीत निर्माण केला. तो ५२.३२ मीटरसं द्या होय. जोगिंदरसिंग याचा गोळाफेकीतील पराक्रम या वेळी अपेक्षेनुसार झाला. त्याने गोळा १७०.९ मीटरसं फेऱून सुवर्णपदक तर मिळवलेच, पण नवा आशियाई उच्चाकाती ही प्रस्थापित केला. या म्हणजे बैंकॉक येथील, सहाव्या आशियाई क्रीडास्पर्धाना भारताच्या क्रीडा-इतिहासात एक आगळे स्थान द्याव्यास हवे. या स्पर्धेत भारतीय महिलांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकले. चंद्रीगडची कमलजित संघ दिने ४०० मीटरसं धावण्यात हे सुवर्णपदक मिळविले, तिने हे अंतर ५७.३ सेंकंदात दोडले. तिची खरी स्पर्धा झाली ती तवानवीची ची चेंग या खेळांडी. पहिल्या २०० मीटरसंपर्यंत ची चेंग पुढे होती. त्यानंतर घकल्यान वा अन्यथा, तिच्या एका गुडव्यात तिला वेदना होक लागल्या आणि कमलजित पुढे निघून गेली. हा पराभव ची चेंगांचा काढीसा लगण्याज्ञाच होता, कारण तिच्या या स्पर्धेतील अन्य पराक्रमांमुळे तिला या क्रीडास्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला ऑथलिट हा मान मिळाला होता. १०० मीटरसंचे अंतर ११०.६ सेंकंदात धावून तिने नवा आशियाई उच्चाकाती स्थापिला होता. कुस्तीच्या १०० मिलिट्रीमालांतील वजन माटत बंदगीराम याने सुवर्णपदक जिंकले. १६.११ मीटरसं इतकी उडी मारून मोहिंदरसिंगने तिशेही उडीचे

(ट्रीपल जंपचे म्हणजे हॉप, स्ट्रेप अँड जंपचे) सुवर्णपदक जिकून नवा आशियाई विक्रम केला. हवासिंगने पुन्हा एकदा मुटियुदात हेवीवेट गटात सुवर्णपदक जिकले. तरीही भारतावर एक दुःखाचा प्रसंग आलाच. हॉकीत त्याने पाकिस्तानकडून मार लाला, आणि फुटबॉलमध्ये त्याठा केवळ तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सातव्या आशियाई कीडास्पृष्ठी या इराणची राजधानी तेहरान येथे १९७४मध्ये झाल्या. त्यात १६ कीडाप्रकारांतील १२२ स्पृष्ठीत मिळून २५ देशांतील ३,००० स्त्री-पुरुष कीडापटूनी भाग घेतला होता. आशियाई कीडास्पृष्ठेत सर्वांधिक सुवर्णपदके आपल्या यलीत टाकण्याची, सर्वांधेठ ठरण्याची आपली चाल जपानने याही वेळी पुढे चालूच ठेणली. त्याने ६५ सुवर्णपदके जिकली तर त्या खालोखाल ठरलेल्या चीनने ३१ व त्याचावत तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इराणने २९ इतकीच सुवर्णपदके जिकली. भारताचा क्रमांक पुन्हा एकदा सातव्या क्रमांकापर्यंत खाली आला. त्याने केवळ ४ सुवर्ण, १२ रौप्य आणि १२ कांस्य पदके मिळविली. दशस्पृष्ठांसमूह (डेकॅथलन) यात विजयसिंग चौहान याने ७,३७५ गुण मिळवून सुवर्णपदक तर मिळविलेच पण नवा आशियाई उच्चवाकीही प्रस्थापित केला. केरळचा ठी. सी. योहानन याने ८०७ मीटर्स इतकी ठारू उडी मारून सुवर्णपदक मिळविले आणि नवा आशियाई उच्चांक केला. भीरामसिंग याने ८०० मीटर्सची धाव १ मिनिट ४७.५७ सेकंदांत पुरी करून सुवर्णपदक जिकले आणि नवा आशियाई उच्चवाकीही केला. भारताचे या स्पृष्ठीतील चौथे सुवर्णपदक शिकायथसिंगने मिळविले. ५००० मीटर्सचे अंतर १४ मिनिटे २००५ सेकंदांत तोडून त्याने हा मान मिळविला. त्याने १० इजार मीटर्सच्या शर्यतीत रौप्य पदकही मिळविले. या आशियाई कीडास्पृष्ठीत हॉकीचे सुवर्णपदक पाकिस्तानने आपल्याकडे राखले व भारतासे केवळ रौप्य पदकावर स्कॉरचे सातव्यन करून घ्यावे लागले.

आठवी आशियाई कीडास्पृष्ठी दिसेंबर १९७८ बाब्ये पुनरायि बँकोक येथेच झाली. १९ कीडाप्रकारात मिळून १८५ स्पृष्ठीत २१ देशांतील ३,००० स्त्री-पुरुष सहभागी झाले. या स्पृष्ठीचे एक वैशिष्ट्य असे की येथे आशियाई उच्चवाकीची जणू वरसात झाली. (हे उच्चांक आशियाई उच्चवाकीच्या तक्त्यात दिले आहेत.) ऑथ्यले-टिक्समध्ये १५०० मीटर्स, ४०० मीटर्स हैंडल्स, ३००० मीटर्स अडथळथाची शर्यत (स्ट्रीपल नेस), तिहेरी उडी, काढीची उडी (पोल्जहॉल्ट), भालाफेक, हातोदा केक या पुरुषांच्या सात बाबीत आणि ८०० मीटर्स; ४×१०० मीटर्स टप्प्याची शर्यत, उंच उडी, थाळाफेक आणि गोडाफेक या महिलांच्या पाच बाबीत मिळून एकूण १२ नवे उच्चवाकी प्रस्थापित झाले. त्याप्रमाणेच तैराकी (पोहणे) या कीडाप्रकारात २०० मीटर्स मुस्त रीती (की स्टाइल), २०० मीटर्स गोल हात (ब्रेस्ट स्ट्रोक), १०० मीटर्स पाठीवर (बैक स्ट्रोक), २०० मीटर्स वैयक्तिक विविध रीती (मिड्ले) आणि ४०० मीटर्स वैयक्तिक विविध रीती, या पुरुषांच्या पाच बाबीत आणि २०० मीटर्स

मुक्त रीती, १०० मीटर्स बद्रपलाय; १०० मीटर्स पाठीवर, ४×४०० मीटर्स विविध रीती संघ स्पर्धा आणि उंचावरील फळीवरून सूर मारणे या महिलांच्या सहा बाबीत आशियाई उच्चार्क झाले.

★ ★ ★

राष्ट्रीय क्रीडाधोरण हवेच !



नवव्या आशियाई क्रीडास्पर्धासाठी प्रत्येक क्रीडांगणावरील स्पर्धेच्या कामाची आणि त्या स्पर्धेसाठी येणाऱ्या लेळाहूंसाठीच्या सुविधांची तयारी केल्यानंतर आपल्या देशाच्या राजधानीत होणाऱ्या या स्पर्धात आपल्या भारतीय लेळाहूंचा पराक्रम चांगला बहावा अशी कोणाचीही स्वाभाविकच इच्छा असणार, परंतु ती फलदृप हीटील अशी लक्षणे मात्र फारवी दिसत नाहील. पहिल्या आशियाई सामन्योपासून नंतरच्या सात सामन्यांचे निकाल पाहता भारताचे या स्पर्धातील पराक्रम सुधारण्याएवजी हळूळू कमीकमी होत असून्याची लक्षणे दिसतात आणि गेल्या वर्षी भारतात झालेल्या महत्वाच्या स्पर्धी पाहता भास्त नवव्या आशियाई स्पर्धात काही विशेष पराक्रम करील असे मानणे माहित-गर तरी घाटपांचे मानत आहेत. या आधीच्या आठ आशियाई स्पर्धांचे निकाल पाहिले, तर एक होकी वगळता बाकी अमुक एका खेळात, क्रीडाप्रकारात वा एखाद्या क्रीडाप्रकाराच्या अमुक एक विभागात वा वजनगाठात भास्त हमलास वा निदान वारंवार जिकटो असे काढी म्हणता येत नाही. नवव्या आशियाई स्पर्धात एकुणात भारताचा क्रमांक तिसरा, चीथा दागदा तरी सूप झाले असाच माहितगारांचा होरा दिसतो. गेल्या वर्षांच्या जूनमध्ये टोकिंओ येथे झालेल्या अंगठेटिकसच्या स्पर्धात जपानने १९ सुवर्ण पदके, २० रौप्य पदके, आणि १५ कांस्य पदके मिळून एकूण ५४ पदके मिळवली. त्याच्या लाईक्साल चीनने ११ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य पदके मिळवली. तर भारताने त्या लाईक्साल पण ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ९ कांस्य इतकीच पदके मिळवली. शिवाय नवव्या आशियाई स्पर्धात पाकिस्तान, उत्तर कोरिया हे देश सहभागी होत आहेत. हे दृश्यात घेतो तर भारताच्या पराक्रमाबद्दल फार आशा करणे आशाळभूतपणाचेच ठरण्याचा धोका आहे. अन्य लेळांमध्ये एक महिलांची होकी आणि कदाचित पुरुषांची कुस्ती व होकी काढता अन्य कोणत्याच लेळात फार काही लाढीचे यश मिळू शकेल असे गेल्या काही महिन्यात झालेल्या राष्ट्रकुट स्पर्धांदी ओतरराष्ट्रीय सामन्यांच्या निकाळाकडे पाहता वाटत नाही.

लेळांच्याचे ते केवळ यशासाठी नव्हे तर सदभागाच्या क्रीडानंदासाठी हे जरी खरे

असले तरी व्यवहारात “आपला” संघ, “आपले” खेळाहू जिंकावेत असेच कोणा-लाही वाटणे स्वाभाविक आहे.

भारताची ही इच्छा फलदूप होणे कठीण गोळ दिसते, याचा विचार करू जाहा या देशात लेठांची सातत्याने तयारी घडत नाही, केवळ ऐने लेलची धारपळ, धडपळ योवर विसंबन्ध यशाची आशा केली जाते, असे दिसते. उंचउंच गोपुरे, मंदिरे, गुरुद्वारे, मधिदी, मनोरे योक्या बांधणीसाठी सुविळिंगत असलेल्या भास्तुला, कळस उंच हवा तर पाया रुंद, खोल व मजबूत असावा लागती हे माहीत असावयास इव्हे. पण, कीडाहेचात मात्र पायावाचूनच यशाचा कळस उंच उभारता येईल अशा समजुटीने गेली ३० वर्ष भारतात धडपळ चालू असावी असे याठते.

यावाचत एक उदाहरण प्रस्तुत लेखकास जस्तर आठते. १९५७-५८ मध्ये भारताच्या जिमनेस्टिक्स संबंधां प्रशिक्षण देण्यासाठी दोन शिक्षक सोनिहेठ यूनियनकडून आणविण्यात आले होते. ही घटवस्था “राजकुमारी अमृत कौर कीडाप्रकार योजने”-नुसार चालली होती. त्या काळी या कीडाप्रकारात सोनिहेठ यूनियन असायाप्प द्योते आणि त्यांनी प्रा. जिवरॉफ आणि वर्दीव्हे हे दोन खरोलखरच निण्णात असे शिक्षक भारतात घालते होते. त्यांच्या विश्वास्यात जे भारतीय होते त्यांत दिलीचा शामलाल हा त्या लेलचा शालेय विद्यार्थी बगळता वाकी सारे लग्कराच्या शारीरिक शिळ्पण यिमागालील जवान होते. एक तर यावरुनच लग्कराबाहेर अन्यत्र भारतात जिमनेस्टिक्स हा कीडाप्रकार विशेष चालत नसाया हे उघड दिसते. ही परिस्थिती आजही फारवी बदललेली नाही. त्या सोनिहेठ शिक्षकांच्या मताने त्यांचे विद्यार्थी अशा वयांचे होते की त्यांना नव्याने मुश्तीत घालणे कठीण, जळजळक अशायच होते. शिवाय, हे प्रशिक्षण चालू शाल्यानंतर असे घ्यानात आले की, या भारतीय खेळाहूना काही मूळमूर्त मोळी माहीत नव्हत्या, कारण त्या आधी शिक्वलेल्याच नव्हत्या. अखेर या दोन सोनिहेठ शिक्षकांनी “अमृत कौर योजने” स सादर केलेल्या अहवालात असे स्पष्टपणे नमूद केले की. उपरांच खेळाहूनून काही-तरी करून जगाज्जेते बनविणे संभवत नाही. भारतासारख्या प्रबंद देशात हजारो शाळकरी मुलांना त्या त्या कीडाप्रकाराचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला तरच भक्तम पाया घासला. जाऊन त्यानुन काही वर्षानंतर आंतरराष्ट्रीय दर्जांचे खेळाहू निर्माण होऊ शकतील अही शिकारस त्यांनी केली. त्या वेळी या सोनिहेठ शिक्षकांशी बोलत असता त्यांनी सहज असे संगितले की, त्यांचा देश ऑलिंपिक स्पर्धात हिरवळीकरील हॉकीत १९८० साली भाग घेऊ इच्छितो व त्या हॉकीने “आलतापासून” तयारी मुरु होत आहे. तयारीसाठी सोनिहेठ यूनियनने त्या वेळी म्हणजे १९६८च्या सुमारास उत्तम भारतीय हॉकी शिक्षक मुहाम सोनिहेठ यूनियनमध्ये नेले. काही वर्षांत त्यांच्या मार्गदर्शनालाई आपल्या देशात हॉकी शिक्षक तयार केले. या सोनिहेठ शिक्षकांनी अधिक शिक्षक तयार करावे, त्यांनी अधिक शिक्षक तयार करावेत व त्या पदसिंने १९८०च्या सुमारास सोनिहेठ यूनियनमध्ये अधीच लालवर्पैत तरुण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी रोज नियमाने

हॉकीचा सराव व अभ्यास करीत असलील अशी ही त्यांची तयारीची योजना होती. याचा अर्थ असा की शाखावृद्ध व सतत हॉकीचे शिक्षण घेणारे हजारो खेळाडू वीस-बाबीस वर्षांत तपार करावेत व मगच अंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे अशी ही सोयिएत युनियनची कीडाशेत्रातील एकूण व्यवस्था होती. याउलट भारतात तेव्हापासून जाह्यजाह्य आतापर्यंत, आधी कठस व मग पाणा रे, या उलट्या गंगेच्या प्रकाराने कीडाशेत्रात यश मिळविण्याची झाटपट रंगारी घटपट दिसते.

मारताच्या कीडाशेत्रात दुसरा एक दोष आढळतो तो असा की, खेळाडूचे प्रत्यक्ष पदतशीर, नियमाने सतत शिक्षण हे सर्व देशभर चालविण्याएवजी मुल्यतः संकरात आणि काही अगदी योग्या महाविष्यालयातूनच मात्र ते आढळते. त्यामुळे चुकीच्या पदतशीने खेळाच्या सवधी लागेले असे खेळाडू प्रशिक्षणास उपलब्ध होतात. त्यांच्या त्या चुकीच्या सवधी काढून टाकून त्यांना शाखावृद्ध खेळायला शिकविणे स्वामायिकच अत्यंत कठीण होते, अनेक तज्ज्ञ माहितीपारशी खेळावेळी झालिल्या. संवादावक्त्वात एका गोष्टीबाबू पूर्ण सहमत आढळते. अगदी प्राथमिक शास्त्रीतच मुलांमुळीना विषिष्ठ कीडाप्रकाराचे, खेळाचे शाखावृद्ध शिक्षण देण्याची सोय होऊन त्या सोवीचा फायदा ठासो मुलांमुळीना मिळाला तरच त्यातून अंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होऊ शक्तील, असे हे एकमत होय.

तसेहो पाहिले तर हे मत नव्याने प्रतिपादले जात आहे अशातला भाग नाही. प्रांतिक स्वाम्यतेतेच्या कालापासून या मताला कागदोषघी, समित्यांच्या अहवालातून पाठिंवा आढळतो. उदाहरणाऱ्य, त्या खेळच्या मुंबई प्रांताच्या पहिल्या खेर मंत्रिमंडळाने स्वामी कुकलगांवंद यांच्या अध्यक्षेतेत्ताळी १९३७ साली नेमलेल्या शारीरिक शिक्षणास, कीडाशिक्षणास महत्व देण्याच्या तत्वावर आधारलेल्या आहेत. पण दुर्देवाची गोष्ट अशी की, त्या समितीच्या विफारशीची आजही म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्येक प्राथमिक व दूसरे शाळेस पुरेसे कीडांगण हवेच ही कुकलगांवंद समितीची विफारश स्वीकारली गेली. पण त्या नियमास जवळ जवळ प्रत्येकच शाळा अपवाद करण्यात आली. असे अपवाद करणे अजनही चालच आहे. शाळेतील मुलांना कीडांगण नसेल तर ती खेळणार तरी कोठे आणि त्यातून चौगले खेळाडू निर्माण होणार तरी कसे ? त्यामुळे असेहे नव्याचा आशियांदे सामन्यांच्या निमित्ताने ह्या सामन्यांच्या बाबत होत असलेल्या चर्चेत पुमरपि प्रत्येक शाळेला कीडांगण असावे असे प्रतिपादन करण्याचा प्रसंग कायमच राहिला आहे.

भारतातील ज्ञानुचयक लक्षात येता साधारणपणे नैकात्य मानसूनचा पाऊस संपल्या-मंत्रस्वा म्हणजे हिवळपाचा काळ शारीरिक शिक्षण, कीडाशिक्षण या दोन्हीस योग्य होय. पण नेमक्या त्याच खेळी शाळेय आणि महाविष्यालयीन वार्षिक परीक्षांचे वेध लागतात. परिणामी शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सुहामार्हीत पावसामुळे कीडाशिक्षण संभवत

नाही व दुसऱ्या सहामाडीत वार्षिक परीक्षेचे वेद लागल्यामुळे शारीरिक शिक्षणाकडे, क्रीडाशिक्षणाकडे पुरेसे लक्ष जात नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ती बदलण्याचे म्हणजेच शालेय व महाविद्यालयीन वार्षिक परीक्षा या मोसमी पावसाळा संपतात व क्रीडाशिक्षणास योग्य असा हिवाळा दे शालेय, महाविद्यालयीन वर्षाचे पहिले सत्र असे करण्याची शिफारस कुबलयानंद समितीने केली होती. हा बदल ठप्प्याठप्प्याने कसा करावा हेही त्यांनी सुचविले. पण गेल्या ४५ वर्षात त्या हट्टीने काही हालचाल झालेलीच नाही असे म्हणणे बाजवी ठरणार आहे.

कुबलयानंद समितीच्या एका शिफारशीची तर जणू काढी ठरवून फेल्यासारखी थड्हा सर्वं झाडी. या शिफारशीच्या अनुरंगाने शारीरिक शिक्षण सर्वं शाळातून सक्कीचे व्हाव्याचे होते, कागदावर ते तसे झालेही. पण व्हाव्याहात ते असुनही नसल्यासारखोच होते. एकतर वैद्यकीय शिफारस, विद्यार्थी व विद्यार्थिनी ठाव राहणे वरीरे कारणांनी या सक्कीपासून विद्यार्थ्यांना माफी देण्याची चाल आहे. शाळा अगर महाविद्यालये जितके दिवस भरतील तितके दिवसही शारीरिक शिक्षणाचे तास नसलात. महाविद्यालयातून तर सर्वं वर्षात मिळून अदमासे ६०-६५ इतके दिवसच शारीरिक शिक्षणाचे तास होतात व त्यास अनुपस्थित राहिले असता वर्षाच्या दोवढी १०-२० रुपये रुंद भरून मोकळे होता येते. हाच प्रकार बहुधा सांग्या भारतभर या ना त्या प्रकारे चालू आहे. शारीरिक शिक्षण, व्यायाम ही एक दैनंदिन शिल्प आहे हे खिसकून शिक्षण संस्थातील शारीरिक शिक्षण या “सक्कीच्या” विद्यार्थी अशी हेडसॉफ्ट झाल्यासार विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या मनात शारीरिक शिक्षणाबद्दल उपचत असलेली आवड नाहीशी होऊन त्या जागी शारीरिक शिक्षण, व्यायाम किंवद्दुना एकूण क्रीडाग्रां यांबद्दल जर अनादर निर्माण झाला तर त्यांना दोष देण्याएवजी, त्याच्यात हा अनैसंर्गिक बदल घडवून आणणाऱ्या शिक्षणव्यवस्थेसच व शिक्षकांसही दोष व्यावयास द्या.

शिक्षकांस दोष व्यावयास हवा असे म्हणण्यास भरपूर वाव आहे, जी मंडळी स्वतःच्या विद्यार्थियशेत वा युवाव्यायेत स्वतः नियमाने कोणताच लेळ सेळता नव्हती, व्यायाम करीत नव्हती अशी मंडळी चार-सहा महिने वा फार तर वर्षभर एकाचा संस्थेत दाखल होऊन शारीरिक शिक्षण-शिक्षक म्हणून बाहेर येऊ शकतात. स्वामाविकव ते विद्यार्थी-विद्यार्थिनीना क्रीडा-कौशल्य तर सोडाच पण साधे व्यायामही नीठ शिकवू शकत नाहीत. खोटी नाणी स्वच्छा नाण्यास नाणोबाबारातून बाहेर फेकतात. तदृतच हे नक्ळी शारीरिक शिक्षण-शिक्षक चांगल्या व्यायामपद्धता, लेळांडूना, व्यायाम-शिक्षकांना, क्रीडाशिक्षकांना शैक्षणिक जगतातून पिटाळून लाकतात असा गेल्या ४० वर्षात अनुभव आलेला आहे. ज्या कोणास पुढे शाळेत वा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण-शिक्षक व्हाव्याचे आहे वा क्रीडा-शिक्षक व्हाव्याचे आहे त्यास शिक्षक होण्याच्या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यापूर्वी, तो त्यापूर्वी स्वतः या ना त्या लेळात नियान आंतरमहाविद्या-

लघीन दर्जाच्या सामन्यात, सपर्धात सहमारी होत असे ना याची खात्री करून घेतली पाहिजे. त्याचा त्याच्या बाल्यावधीयेपासून क्रीडागणाची आपुलकीचा संबंध नाही असा माणूस पंचविद्यात रोल्यानंतर ठाकून-ठोकून त्याचा क्रीडाशिक्षक बनविणे आणि रेड्याचे दृश्य काढणे यात काही फरक नाही. शाळा-महाविद्यालयात शारीरिक शिक्षणाची दुरवस्था तर आहेच पण क्रीडाविभागाची याहुनही अधिक वाईट स्थिती आहे. पुणे, मुंबई, नागपूर अद्या मोठ्या शाहरातील महाविद्यालयाना अद्ययात उपकरणांच्या व्यायामशाळा (जिम्नेशिपमस) नाहीत. या महाविद्यालयातील विद्यार्थी रोज काही ना काही लेळ खेळावयाचे महणलील तर सान्या तर सौदाव पण निम्म्या विद्यार्थ्यांनीही पुरतील एवढी क्रीडांगणे महाविद्यालयाजवळ नाहीत, शाळांजवळही नाहीत. आहेत त्या क्रीडागणाची निगा राखली जाते असे म्हणणेही कठीण आहे. अशी स्थिती असता म्हणजे देशातील बालक-बालिका या युवक-युवती यांच्या शारीरिक शिक्षणाची, क्रीडाविकासाची काही म्हणण्याजोगी पद्धतशीर सोयच नसता सेळावू निर्माण व्यापे कोठन ?

स्वारंज्यानंतर ३६, कर्वानीही अशी दुरवस्था येण्यात्ये कारण शोधू जाता असे दिसते की, आपल्या राष्ट्राच्या क्रीडाविषयक धोरणच नसल्याने त्या क्षेत्रात कोणीही काहीही करावे ने त्याला कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक बंधनच नसावे असे अराजक माजले आहे. कुण्ठ्यानंद समितीपासून आजपर्यंत निर्माण झालेल्या राजकुमारी अमृत कौर क्रीडा प्रशिक्षण योजना, नंतरची भारतीय पातळीवरची आणि राज्य पातळीवरची क्रीडा-मंडळे, त्यांचे अद्यावड या साम्यानून केवळ देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षा व्यक्त केल्या जाणारा, पण त्या साधारण्या कडा याचा ठाम आराखडा सापडत नाही. याचे कारण क्रीडा-प्रयत्नाची दिशा, त्यामागील विचार हे कोठेही ठामपणे कागदेपत्री दाखल नाही. भारतीय ऑलिंपिक मंडळाचे संस्थापक उयाझर्फी केळ चार महिन्यांत दहा हजार सदस्य नोंदवलात त्या अर्धे देशात ऑलिंपिक चलवळ, क्रीडाचलवळ ही व्यापक, आमजनतेची, सर्व नागरिकांची व्याप्ती असा त्याचा हेतू दिसतो. १९५१मध्ये पहिल्या अशियाई क्रीडास्पर्धांनी पंडितजीनी दिलेला संदेश या सामन्याची उद्दिष्टे अधिक स्पष्ट करतो. या ना त्या संघाने या खेळांनुने जिकाऱे एवढाव क्रीडास्पर्धांचा हेतू नसून राष्ट्रातील संवै नागरिकांचे य विद्येशात: युवक-युवतीचे आरोग्य सुढाव व्यावे हा क्रीडास्पर्धांचा हेतू भारताचे पहिले पंतप्रधान सोमतात. याचाच अर्थ राष्ट्रीय क्रीडा-प्रयत्न हे प्रचंड व्यापक प्रमाणावर या सर्व नागरिकोच्चासाठी आणि सर्व नागरिकांकडून व्यावेत असा फार व्यापक दृष्टिकोण पंडितजी सामूह मेले आहेत. भारतीय ऑलिंपिक मंडळाचे संस्थापक य वित्त नेहुन या दोषांनीही सांगितलेले हे उदेश लक्षात ठेवून देशाचे क्रीडा विषयक राष्ट्रीय भोरण निश्चित करणे कठीण असू नये. तरीही ते अद्याप घडलेले नाही हेही तितकेच सारे.

राष्ट्रीय क्रीडा-धोरण मुक्तर केले असता राष्ट्राच्या क्रीडागणावरील प्रयत्नास, मेहमतीस एक ठाम दिशा तर प्राप्त होईलच, पण देशास परवडण्याजोगा असा कालबद्द

कार्यक्रम ठरविणेही शक्य होइल. एकदम सान्याच खेळांना हात घालणे देशास आज तरी परवडणार नाही हे उघड आहे. पण एकदा राष्ट्रीय धोरण ठरले म्हणजे राष्ट्राच्या सावंजनिक खजिन्यातून, राष्ट्राच्या अन्य कुक्तीतुन प्रथम फोणल्या लेलांना, कीदा-प्रकारांना कसकसे उत्तेजन यावे हे ठरविणा येईल. असे काही ठरविणे अगत्याचे आहे. नाही तर टेनिस, गोल्फ, बैडमिंटन असे देशातील दोन-तीन ठक्के लोकांनाही परवड न शकणारे खेळ आणि ऑथलेटिक्स, भारतीय पदतीचे का होईना जिम्नेस्टिक्स असे मठभूत स्वरूपाचे व सामान्य नागरिकांसही परवडण्याजोमे खेळ या दोन्हीकडे सारस्याच हाठीने पाहिले जाऊन त्यावर सारखाच सर्व केला जाण्याचा धोका उमा राहील; किंवदुना राहिला आहे. सरंजामशाही, साम्राज्यशाही युग संपल्यानंतर म्हणजेच आधुनिक औद्योगिक युगात व तज्जन्य समाजरचना निर्माण झाल्यानंतर पुढे आलेला कोणताही देश जो एक खेळ खेळत नाही व म्हणून जगातील केवळ पाच-सातच देशांत खेळला जातो तो किंकेट या नावाचा एक काळाचा अवध्यय करणारा व म्हणन कोणाही राष्ट्रास व विशेषतः विकसनशील, गरीब राष्ट्रास न परवडणारा खेळ कीडाशेप्राच्या डोऱ्यावर वसविण्याचा प्रयत्न काही दितसंवेदी करीत असतात. पुण्यामुँबईसारख्या ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना कीडांगणे नाहीत. गावात खालण्या-पळण्याची सोय असलेली कीडांगणे नाहीत, असलेल्या ताळमी एसाल्या रस्ता-वंदीसारख्या कारणाने आकुंचित होत आहेत आणि तरीही किंकेटसाठी आणि केवळ किंकेटलाच उपयोगी पडतील असे स्टेडियम बांधले जात आहेत. विंबल्डन येथे भरणारे टेनिस या नावाच्या खेळाचे धैवताईक खेळांनाही खुले असणारे सामने भारतीय ग्रेसकापिसेल पोहोचविष्ण्यास “दूरदर्शन” ला सवड व पैसा आहे. पण राष्ट्रीय हॉकी स्पर्धा वा राष्ट्रीय तैराकी, ऑथलेटिक्स, जिम्नेस्टिक्स हे वेळच्या वेळी व पूर्णांतः दाखलिण्यास दूरदर्शनला सवड होत नाही. मग आंतर-विद्यापीठ कीडास्पर्धा ते थोडेच प्रसेपित करणार? यस्तुतः सर्वसामान्य जनांस परवडण्याजोमे आणि पैसा, कीडांगण या सान्या हाटीने सावंजनिक संस्थांना परवडणारे असे ज खेळ आहेत त्यातील कीशल्याचे, विविध प्रकारचे शिक्षण देण्यास “दूरदर्शन” सारखे माझ्यम यापरता येईल. पण त्याएवजी “दूरदर्शन” येच कीडाप्रेम केवळ श्रीमंतीना प्रिय असण्या व देशास न परवडण्याना लेलांना प्रसिद्धी देण्यातच व्यक्तीत होते. या बावतीत वृत्तपत्रेही तशीच दिसतात. भारतातील राज्यातील आंतरजिल्हा स्पर्धापिक्षा किलीतरी जास्त जागा ते ईम्लंडातील अंतरपरगणा किंकेटला वाहून टाकातात. भारतीय भाषातील वृत्तपत्रप्रियकी काही, थोडे अपवाद सोडता, इतरांना तर कीडालाते, कीडावृत्तसंपादक कौरे काहीही नाही! या सान्याचे कारण असे की राष्ट्राच्या प्रगतीसाठी जो सर्वांगी प्रयत्न चालू आहे त्यामध्ये कीडालेचाचे नेमके स्थान काय, त्याचे नेमके कर्तव्य काय, हे निश्चित झालेले नाही. राष्ट्रीय कीडाधोरण राष्ट्राने म्हणजे संसदेने निश्चित केल्यावाचून ही स्थिती बदलण्यास वैचारिक बैठक न उपलब्ध होणार नाही.

नवव्या आशिप्याई कीडास्पदमुळे जे काही वाद, चर्चा सुरु झाल्या त्यांमध्ये अनेक ठिकाणी अनेक माहिरगार कार्यकर्त्यांनी एक तळार ठामपणे केली. ती अशी की, विविध सेवांच्या ज्या राष्ट्रीय संघटना आहेत त्या सान्याच आपापल्या कर्तव्यात म्हणजे ऑपराराष्ट्रीय दर्जांचे लेळाइ तवर करण्याच्या बाबतीत पूर्णतः अयशस्वी ठरल्या आहेत. ही तळार खोटी आहे असे म्हणण्यासही फारसे कोणी घजावले नाही. राष्ट्रीय संघटनांची अशी स्थिती का बहावी, हा खरा प्रभ आहे. गेल्या ३०।४० वर्षांत या संघटनांचे नेहाऱ्य ज्या अवकीनी केले त्यावैकी काही अतव्य, स्वार्थी अशा होत्याही. पण त्यावरोबरच कीडावेशाची सेवा हेच आपले जीवन कर्तव्य मानणाऱ्या अशाही अनेक घटकी या संघटनांत, त्यांच्या राज्य शास्त्रांत, जिल्हा शास्त्रांत होत्या हेही विसरून चालणार नाही. अशा चांगल्या घटकीच्या कार्यालाई त्यांना अगेशित इतके यश येत नये असे का बहावे ? याचे एक कारण असे दिसते की, या सान्या कार्यकर्त्यांच्या छठीसमोर काहीएक, शास्त्रज्ञ पदतीने ठरलेला असा राष्ट्रज्ञायी कार्यक्रम नव्हता. त्यामुळे या राष्ट्रीय कीडा-संघटनांतील चांगल्या कार्यकर्त्यांचा, सदृहेतूने केलेला प्रयत्नही दिशाहीन ठरला. परिणामी, एकदा वापरलेली म्हण पुढ्या वापराची तर, खोटी नाणी खन्या नास्पास नाणे-बाजारातून पिटाळून लाभतात, तेचे चांगले कार्यकर्ते सम्यक् धोरणा-अमारी कुंठित झाल्याने संधिसाधू, स्वार्थसाधू मंडळीचे फावावे अशी स्थिती निर्माण झाली. म्हणजे राष्ट्रीय कीडा-संघटना आणि त्यांच्या राज्य शास्त्रा, जिल्हा शास्त्रा, ताळका शास्त्रा अपेक्षेप्रमाणे कार्य करावयास हव्या असतील तर या सर्वोच्चापुढे एक ठाम राष्ट्रीय कीडाधोरण आणि राष्ट्रीय कीडा-कार्यक्रम असावयास हवा.

कीडावेशाचे राष्ट्रीय जीवनातील महत्व वारंवार सांगितले जाते. किंवद्दुना ते वारंवार सांगितले गेल्यामुळेच त्यावहाल ‘अतिपरिच्यात् अवक्षा’ अशी काहीशी स्थिती होकल बसते. पण गेल्या सात-आठ दशकांत ॲलिंपिक सामन्यात कोणत्या देशाने कसकसे विक्रम मिळवले, त्यामधे त्यांच्या प्रयत्नांचे वैशिष्ट्य काय होते असे पाहिले असता ॲलिंपिकमधील यश आणि त्या त्या राष्ट्रांचे त्या त्या वेळचे सर्वांगीण, सम्यक् विकासस्फैनातील यश याचे अलूट माते असावे असे दिसते. हे स्वामाविकच होय, कारण कीडावेशाचील यशासाठी, त्यांच्या तगारीसाठी बरीच शाळीय, वैशानिक आणि संघट-नात्मक प्रगती, सिद्धाता असावी सापते. हे लक्षात घेता कीडाक्षेत्र हे केवळ लहान मुळांनी बांगडण्यासाठी वा प्रीढांनी एक गंतव, करमणूक म्हणून पाहण्याची चीज ठर नवे. राष्ट्रांच्या सर्वोमीण विकासाचा एक अविभाज्य भाग किंवद्दुना त्या विकासास आवश्यक असा अविभाज्य भाग म्हणून कीडावेशाकडे पाहावयास हवे. आधुनिक जगात तसे पाहिले जालेही, सोकिलत मूलिकमध्ये नागरिकांसाठी ज्या सुविधा पुरविणे शासन-संघेवर वंशनकारक आहे त्यांमध्ये कीडा-सुविधोचा समवेश आहे. त्याचे अनुकरण अन्य काही प्रगतिशील राष्ट्रांनी केले आहे. चीनमध्ये कारखान्यातूनच शारीरिक विकासाची, कीडावेशाची व्यवस्था केली जाते. आधुनिक भारताने कीडावेशाच्या

विकासात मागे पडून चालणार नाही. हे लक्षात खेता राष्ट्रीय कीडा-धोरण ठरविले ही कोणा लेळाडूवर उपकार करण्याची बाब वा शिळोच्चाच्या फावल्या लेळात करण्याचे काम असे मानता कामा नये. म्हणूनच संसदेने धोरणामा स्वीकारून वा ठराव करून जसे राष्ट्रीय औद्योगिक धोरण ठरविले तसेच संसदेने कीडा-धोरण ठरविले पाहिजे आणि त्यानंतर केंद्रीय व राज्य सरकारे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत वरैरे विकेंद्रित सत्तास्थाने आणि सार्वजनिक शेअतोल सर्व संस्था यांनी त्या राष्ट्रीय धोरणानुसार आपआपले कीडा कार्यक्रम, कीडा-सहाय्याचे कार्यक्रम वरैरे ठरविले पाहिजेत व अमलात आणले पाहिजेत. तसे ज्ञाल्यासच मात्र केवळ श्रीमंतीज्ञा आवद्याच्या लेळांचे कीडांतेवर वर्चस्व, त्याला सार्वजनिक माध्यम साधनाचा पाठिका करैरे आज दिसणाऱ्या विहृती नाहीशा होऊ शकून देशातील कीडांतेवर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५१मध्ये अपेक्षिल्याप्रमाणे उपरुक्त ठरु शकेल.

राष्ट्रीय कीडाधोरणाच्या अभावी विविध लेळांच्या राष्ट्रीय संघटना सर्वस्वी दुर्बल व अकार्यक्रम झालेल्या दिसतात. बस्तुत: आशियाईं कीडास्पर्धांची व्यालस्था, त्यासाठी लागणारे पंच, वेलाधिकारी वरैरे विशेषज्ञ आणि शेकडो स्वप्रसिद्ध कंपार करणे, संबंधित करणे वरैरे सारे या संघटनानी आपण होऊन करावयास हवे, त्याएवज्या सरकारने अनीपचारिक का होईना पण हस्तक्षेप करून त्यासाठी नेमलेल्या समित्यांना हे करावे लागले आणि त्यासाठी सैन्यदलांची व त्याचे मार्गदर्शन असलेल्या पन. सी. सी.-सारख्या दलांची मदत घ्यावी लागली आहे. लेळांच्या राष्ट्रीय संघटनाचे दीर्घल्य एवढाचावरच थांबले नाही, तर आशियाईं स्पर्धात भाग घेणाऱ्या भारतीय लेळांची, संघांची प्रशिक्षणाची दिविरे भरविष्यातही आशियाईं स्पर्धासाठी असलेल्या समितीस पुढाकार घ्यावा लागला आहे. राष्ट्रीय कीडा-संघटना अदा तुब्ल्या असुण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या राज्य शास्त्रा, जिल्हा शास्त्रा, शहर शास्त्रा, तालुका शास्त्रा अदा सुसूत्र व सतत कार्यरत असलेल्या संघटनाच उभ्या राहिल्या नाहीत. हे पाहता राष्ट्रीय कीडाधोरणाची व त्यांच्या अंमलबजावणीची गरज प्रकर्षने जाणवते.

संसद-सदस्यांच्या कीडामंत्राने अलीकडेच पुढाकार घेऊन राष्ट्रीय कीडा-धोरण शक्य तो तातडीने ठरविण्याचे आवाहन सरकारात केले आहे. त्याचा पाठुरुराबा संसद-सदस्य हिरीरीने करीत राहील तर त्यांना यश येणे अवघड ठरु नये.

राष्ट्रीय कीडाधोरण ठरणे वरैरे काहीसे गुंतागुंतीचे व म्हणून किचकट काम चालू असताच, त्याला चालना मिळत असताच दुसरे एक काम सर्व शाहरात, गावातीन सामान्य नागरिकांनी हातात घेण्याची आवश्यकता आहे. आजव्याही शाळांना, महाशिंदा-लयांना तर सोडाच पण एकूण गावांना, शहरांना कीडांगणे नाहीत, अशी स्थिती आहे. मुला-मुलीना, युवकांना लेळण्यासाठी तर कीडांगणे हवीच, पण अन्य नागरिकांनाही काही नाही तरी साधे फिगवयास जाग्याचा व्यायाम घेण्यासाठी कीडांगणे हवीच. बसेस, ट्रॅक्स इत्यादी वाहनांमुळे हवेत प्रदूषण होत असता ते कमी करण्यासाठी मोकळपा जागा

शहरात, गावात विशेषतः मोठ्या गजबजलेल्या शहरात असावयास हव्यात. आज त्या आढळत नाहीत. ठिकिठिकाणी छोटी छोटी कीडांगणे झाली असता ही उणीच मरुन निवू शकेल. त्यासाठी नगरिकांनीही, विशेषतः कीडाप्रेमी, व्यायामप्रेमी आणि प्रदूषण-प्रतिबंधक मोहिमेत रस असलेल्या नगरिकांनी, नगरपालिका, महानगरपालिका वरैरे स्थानिक स्वराज्य संस्थांवर दृष्टपण आणून ठिकिठिकाणी कीडांगणे, निदान मोकळथा जागा, अंगणे ठेवण्याची, राखण्याची जबाबदारी या स्थानिक संस्थांकडून पार पाढून असावयास हवी. हे काम राजकारणातील किंवडुना सर्व मतभेदीच्या अलीत असे आहे. ते उमारीने करण्याची एक मोहीम आलावयास हवी.

नवया आशियाई कीडास्पधी भारताच्या राजधानीत मरल्याने कीडा, खेळ या जीवनाच्या आवृद्ध्यक अंगाबदूल शान होणे जरी नाही तरी एक उत्साहाची लाट उसाळणे स्थामाविक आहे. त्या उत्साहाचे स्वरूप तेरदद्याचा. रंग तीन दिवस असे फूसवे ठरवण्यास नको असेल तर राष्ट्रीय कीडा-धोरण व काळबदू राष्ट्रीय कीडा-विकास कांपूकम ठरविणे राष्ट्रनेत्योना, समाजनेत्याना माग पाडण्यास आणि ठिकिठिकाणी मोकळथा जागा, अंगणे, कीडांगणे राखण्यासाठी दृष्टपण स्थानिक स्वराज्य संस्थांवर आगण्यासाठी, अशा दोन जन-चळकळी मुऱ्या व्यावयास हव्यात. त्या तशा झाल्या तरीही नव्या आशियाई कीडा स्पधी आपल्या देशात भरविण्याच्या खटाटोपाळा इष्ट ते फल आले असे होईल.

हे इष्ट फल मिळवलेच पाहिजे ते केळ काही आंतरराष्ट्रीय स्पर्धात विजय मिळविण्यासाठी नव्हे तर सम्यक् जीवन-विकासाचा एक अभेद्य भाग म्हणूनच. व्यायाम, खेळ यांमुळे प्रकृती चोरांकी राहुन आजारी पडण्याची शक्यता कमी होते आणि आजारी पडले असता पुढी घूर्येकी होण्याचा काळ कमी होतो. त्यामुळे आजारी-पगामुळे काम जाले नाही असे होण्याची शक्यता कमी होते. विकसनशील देशात किंवडुना कोणत्याही देशात कामगारीच्या कर्मचाऱ्यांच्या आजारीपणामुळे काम कमी होणे, उत्पादन कमी होणे कधीच परवडणारे नसते. हे लक्षात घेता जनतेलील, तिच्या सर्व किमाणातील आजारपण कमी होणे ही राष्ट्रीय गरज होय. हे ओळखूनच आजार-पण-प्रतिबंधक (प्रिलेंटिव) वैद्यकास राष्ट्रीय वैद्यक योजनेत खास स्थान दिले जाते. व्यायाम, खेळ यांच्याकडे ही आजारपण-प्रतिबंधक वैद्यकाचा एक नैसर्गिक व म्हणून त्यातल्या त्यात सोणा, स्वस्त व अधिक खाचीचा मार्ग म्हणून पाहिले जाते. याचाच अर्य असा की आम जनहोता, प्रत्येक नगरिकाला, रुबी-पुरुषाला व्यायामाची, खेळाची संघी देणे, त्यासाठी आवृद्ध्यक त्या मुविधा उपलब्ध करून देणे यामध्ये कीडाप्रेमीयांतकाच आरोग्य मंत्रालयास किंवडुना एकूण सरकारास रस असावयास हवा. भारत सरकारास हा विचार तत्वातः तरी संमत असावयास दिसते, कारण एरवी त्यात स्वतंत्र “ कीडा मंत्रालय ” संस्थेवर १९८२ नव्या प्रारंभी निर्माण केले गेले ते केळे गेले नसते.

मजबूत शरीरात संवीर मन, ही म्हण अनेक हाणीनी मार्गदर्शक ठरावी. शरीर

मजबूत असेल तर माणसाचा आत्मविद्यास वाढतो. किंवदुना 'लाय मारीन तिथे पाणी काढीन' अशी रग त्याच्या मनात निर्माण होते ही रग हात्या प्रयत्नवादाचा आधारहोम असतो. विकसनशील देशात, या देशाळा प्रयत्नाची पराकाळा करून प्रगत देशाच्या बरोबरीस याच्याचे आहे, पुढे जाव्याचे आहे अशा देशास अशी रग प्रत्येक नामरिकाळ्या ठिकाणी असणे आवश्यकच होय. मारत हा देश अन्य परंत्र देशांवापणे त्याच्या पारतंत्र्याच्या काळात सर्वांतीने मध्ये पडला. हा माणसपण काढून ठाकून इताही साधाव्याची तर, प्रयत्नवादास एक विलक्षण स्थान भारतीय जनतेत असाव्यास हवे. त्यासाठी आत्मविद्यास निर्माण लाग्या म्हणूनही, मजबूत दारीरात संबीर्त मन, या म्हणीचाच अवलंब कराव्यास हवा. त्यामुळे सर्व नामरिकास व्यायामाच्या, लेळाळ्या सुविधा पुरविण्यास नियोजन मंत्रालयास किंवदुना उत्पादकता यादीत रस असलेल्या सर्वच मंत्रालयांना रस असाव्यास हवा.

क्रीडास्पर्धा हा व्यायामाचा, क्रीडासरावाचा, अभ्यासाचा एक मनोरंजक असा अविभाज्य भाग होय. स्पर्धा म्हटली की कधी यश व कधी अपवश या दीन्हीचीही मनात तयारी ठेवाची लागते. प्रतिस्पर्धी चांगला लेळाळा, त्याने अधिक या अधिक पद्धत-शीर सराव केला असल्याने त्याची तयारी चांगली होती व म्हणून तो जिकडा, तर त्यामुळे आपण हरल्याचे दुःख करीत, जेत्याच्या नावाने बोठे भोडीत बसण्यापेक्षा प्रतिस्पर्धाच्या गुणांचे, कर्तव्याचे कौतुक करून त्या प्रतिस्पर्धायोपस्थूल शिक्कण्याची प्रवृत्ती केवळ स्पर्धेनुन आणि विद्येतः क्रीडास्पर्धेनुनच निर्माण होऊ शकते. ही प्रवृत्ती ही निरोगी, सुसंकृत मनाचे लक्षण होय. असे मन सामृद्धिक काप्रत अलंत उपयुक असते. त्यामुळे राष्ट्राचा मानसिक, सोल्कुतिक विकास करायाची जबाबदारी रवीकारलेल्या शिक्षण मंत्रालयास क्रीडास्पर्धांना उत्तेजन देण्यात लास इस असाव्यास हवा.

अशाप्रकारे एकूण सरकारने म्हणजेच ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या एकूण समाजानेच व्यायाम, खेळ, क्रीडाप्रकार योग्या विकासास प्रोत्साहन देणे हे अपेक्षे कर्तव्यच मानाव्यास हवे. हे कर्तव्य पार पाडाव्याचे तर त्याची कक्षा केवळ मठभर श्रीमंत, सुखवस्तू अशा लोकपुरती वा नामाची खी-पुरुषांपुरती मध्यांदित ठेवून चालणार नाही हे उघड आहे. भारतात तर सत्र ठवके नामरिक आमीण भागात, लेडोपाडी, डोमरी भागात राहणारे आहेत. त्यांच्यासाठीही व्यायामाची, लेळाळी शाळवृद्ध व पद्धतशीर संघटित अशी सेवा-मुविधा उपलब्ध असली पाहिजे. सत्ताशील मैलांच्या म्हणजे मेरेयेन स्पर्धेत वा डोमर-दन्यांतून धावण्याच्या (कॉसार्टीटी) स्पर्धेत शहरशील सुखवस्तू युवकांहून काढक दोतकरी, अदिवासी अधिक चांगले पराक्रम करू शकतील असे मानाव्यास विविध देशांतील आणि भारतातील क्रीडेतिहास सांगतो. १९२०च्या औंटवर्ष्ये येथील ॲलिंगिक स्पर्धेमध्ये मेरेयेन शर्यतीत एकोणिसावे आलेले आणि इंग्लंडात १० मैली शर्यतीतून त्या वेळी नावलीकिक मिळविलेले अशी चौमुळे हे मामीण भागातीलच होते. मोठ्या नद्यांकाठीचे वा सागरकिनारीचे लोक त्यांना नीठ शिकविल्यास चांगले

पोहणारे होऊ शकलील. १९८२च्या ब्रिस्बेन येथील राष्ट्रकुल कीडास्पर्धीत भारतास मिळालेल्या पाच सुवर्णपदकप्रियकी चार व एकूण पदकप्रियकी बहुतांश कुस्तीत मिळाळी. यावरुनही जो खेळ या ना त्या रूपात पण संवंध, खेडोपाडी, कठव्याकपारी पिंद्यान्-पिंद्या लेढळा गेला त्यातच यश स्पृतल्या स्यात अधिक सुलभ असल्याचेव सिद्ध होते.

व्यायाम, कसरतीचे व्यायाम, मैदानी खेळ याचे सर्वांगीण महत्व लक्षात घेता त्यान्या संबंधाने ठाम राष्ट्रीय धोरण आणि निश्चित कालबद्द कार्यक्रम असणे किंतु असायाचे आहे हे अधिक विस्ताराने सांगण्याची गरज नसावी.

राष्ट्रीय कीडाघोरण काहीही असले, कार्यक्रम कोणताही ठरला, तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी कीडांगणे लागणारच. मुंबई, कलकत्ता, मद्रास ही तर सोडाच पण पुणे, हैदराबाद, कानपूर, लखनौ यांनी शाहरांचीही आजची अवस्था अशी आहे की तेथे आता मोकळ्या जागा सापांगेच कठीण आहे.

अशीच अवस्था इलूहळू अनेक लिल्हांच्या केंद्रस्थानांचीही होण्याचा घोका दिसतो, किंवदूना तशी घोकादायक प्रक्रिया इलूहळू पण निश्चितपणे चालू झालीही आहे. पण तहकील ठाणी वा त्यापेका छोट्या गांवात वा ज्या गावाजवळ मोकळ्या जागा अव्याप आहेत, तेथील त्या जागा खेळीच ताब्यत घेऊन त्याचे रूपांतर कीडांगणात बद्धाक्षास हवे. निशान त्या जागा कीडांगण, व्यायामशाळा यासाठी राखून ठेवण्याची अव्याख्या तरी आताच बहायकास हवी. नक्या और्योगिक वसाहती, नवी गावठाणे, नवी उपकारे यांनी आलेले जात असता मोकळ्या जागा, कीडांगणे याचे हे महत्व कटाक्षाने इथानल ठेणेके पाहिजे.

भारत हा एवढा पर्चंड देश आहे की, त्यामध्ये एव्यादा ठोटासा उपक्रम, कार्यक्रम हाती अव्याक्षमे म्हटले तरी त्यासाठी खूपच रकमेची तरतुद असावी लागते. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवून राष्ट्रीय कीडा कार्यक्रम आवश्यानक कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नपारिकोना अव्याक्षम व कीडानंदर कोणत्या कीडा-प्रकारांमुळे घेता येऊ शकेल हे ठरवून, तसेतो अप्रक्रम ठरवून कार्यक्रम आव्याक्षमास हवा. त्याचप्रमाणे पुढे कोणतेही खेळ खेळावणाचे झाले तरी त्या नोळाहूस शारीर-सामर्थ्य (स्ट्रेंग्य), चापल्य, अवूक पदम्बास (जुट्यांक) हे गुण असावेच लागतात. हे लक्षात ठेवून आणि उपरोक्त खर्च व कार्यक्रम याचे संवंध यानी घेऊन देशभर, शाहरत, छोट्या शाहरत, खेडोपाडी आणि नव्या वसाहतीलही अंदेलेदिक्स आणि प्रथम भारतीय परंपरेचे व नंतर अंग्रेजिनिक सर्वांगीण व्यायाम-यदतीन्या (Gymnastics) सोयी सुविधा प्रथम केल्या पाहिजेत.

अप्रक्रमादी कार्यक्रमाच्या तपशिलात विस्ताराने न जाता एवढे ठामपणे म्हणता येईल की, राष्ट्रीय कीडाघोरण व कालबद्द कार्यक्रम निश्चित ठरवून त्याची नागरी व प्राचीन भागात व त्यातील सर्व जनविभागांसाठी अंमलबजावणी बद्धाक्षास हवी. इतका ढोळसंपणा जर नव्याचा आशयाई कीडास्पर्धांच्या निमित्ताने निर्माण झालेल्या उत्साहास प्राप्त झाला, तर त्या कीडास्पर्धा हा एक सोहळा न ठरता एक राष्ट्रोपयोगी उपक्रम


ठरल्यावाचून राहणार नाही. ‘केल्याने होत आहे रे, परी केलेचि पाहिजे’ हा बोध ध्यानी ठेवाक्यास हवा. त्या हाटीने राष्ट्रात मुक्त होणाऱ्या विचारास, कार्यास चालना देणे ही महाराष्ट्राची त्यातक्या त्यात पुणेकरची एक विशेष जबाबदारी ठाराची. मारत ऑलिंपिक मंडळाची स्थापना पुण्यात झाली. तद्वाराच संघटित शारीरिक शिक्षणाची चळवळ, अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ पुण्यात जन्मास ऑल. आणि १९२८मध्ये पढिली अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परियद व त्यानंतर एकांकीस वर्षांनी पढिली अखिल भारतीय शारीरिक शिक्षण परिषदही पुण्यात भरली. यामुळेच केवळ पुणेकरची, महाराष्ट्राची जबाबदारी याढते असे नाही तर पुण्याने केवळ महालंबंद हा एक उत्तम व्यायाम-प्रकाराच नव्हे तर नेत्रदीपक कसरतीचा कीडाप्रकार भारतास दिला, आणि आधुनिक जगात गाजत असलेल्या बैंडमिटन या लोकाचा जन्मही पुण्यात झाला; यामुळे राष्ट्रीय कीडाधोरण व कीडाकार्यक्रम ठरविण्यासाठी, ही अंमलात आणण्यासाठी आवश्यक ते सारे प्रयत्न करण्यात पुढाकार घेण्याची महाराष्ट्रावर लागू जबाबदारी पडले, असेही म्हणेणे याव्या ठक नये.

१९८२ च्या सप्टेंबरात भारताचे पहिले क्रीडामध्यंगी होताच सरदार बुटासिंग यांनी सर्व राज्यांच्या क्रीडासंवंधित मंत्र्यांची व अधिकाऱ्यांची समा ऑस्ट्रोवरास बोलाविली. राष्ट्रीय क्रीडाघोरण मुकर करण्याचे महाव सामृद्ध त्या कामी सहकार्य करण्याचे आवान त्यांनी समेस केले. नवव्या अशियाई क्रीडास्पष्टी भारतात झाल्याने निर्माण झालेली क्रीडोत्साहाची वाफ द्रवरुणाने गळडी नाही तोवरम राष्ट्रीय क्रीडाघोरण ठरविण्याच्या कामास गती आलेली वरी ! त्या सापेळेला असताच भाजकी भाजन घेणेलेली वरी ! राष्ट्रीय क्रीडा घोरण ठरविण्याच्या, शक्यतो लवकर व तरीही शक्यतो संबंधी असे ठरविण्याच्या, कामात महाराष्ट्र सरकार, त्याचे संवंधित मंत्री, अधिकारी संपूर्ण सहकार्य देतील व त्या कामी राज्यातील अनुभवी, महितगार, तज्ज मंडळीचे सहकार्यी प्राप्त करून घेतील, अशी काळजी महाराष्ट्रातील सर्व क्रीडाप्रेमीयांनी व्याक्यास इवी.

आधुनिक उपकरणे



धावण्याच्या, पोहण्याच्या, दुचाकी चालविण्याच्या शर्यातील भाग घेणाऱ्यांचे कौशल्य, हालचाळीची शास्त्रशुद्धता जसजाशी वाढू लागली तसेवी प्रत्येक शर्यात अधिकाधिक चुरशीची होऊ लागली. शर्यात संपण्याच्या अखेरल्या क्षणी, तिच्या अंतिम रेवेवर सर्वच स्पर्धक इतके एकमेकापाठोपाठ पोचू लागले की स्पीनी अंतिम रेया कोणी कोणत्या क्रमाने ओलांडली म्हणजेच पहिला कोण, दुसरा कोण....आठवा कोण हे केळट हाटीने, डोळ्यांनी ठरविणे पंचाना फटीण, अंतिकठीण आणि अनेकदा सर्वस्वी अशाख्य होऊ लागले. यावर सहज मुचणारा उपाय म्हणजे शर्यातीच्या अंतिम रेवेजकड सोईस्कर ठिकाणी चलतचित्र कैमेरा बसवून त्याने घेतलेल्या चलतचित्रातील चित्रांमुळे मिकाळ देणे. एक कैमेरा एलादे वेळी निश्चिकय झाला तरी अडचण होऊ नये म्हणून एकाच वेळी दोन वा अधिक कैमेरे यापरणे हा तो उपाय होय, शर्यात फार अटिटटीची झाली म्हणजे तिच्यातील वेगवेगळ्या स्पर्धकांना नियोजित अंतर धावण्यास, पोहण्यास कौरे लागणाऱ्या वेळांतील तफावतही




वेळावर आत उत्तरती असलेली दुचाकीस्पर्धेची धावपट्टी

सूहम, अतिसूहम असणार. म्हणजे मग प्रत्येक स्पर्धकासु लागणारा वेळ मोजणारी घडयाळे फार अचूक व केवळ मिनिटे, सेकंदे दाळविणारी नव्हे एक शतांश सेकंदवरी अचूक मोजणारी, दर्शविणारी हवी व सर्व स्पर्धकाची घडयाळे अमादी एकदम चालू केली गेली पाहिजेत. अशी अचूक घडयाळे, असे अचूक काळमापन आणि उपरोक्त ते शर्यंतीच्या अलेरीची छायाचित्रपट्टी (फिल्म) बेणारे केंमेरे थोवी सांगाद घालणारी “इलेक्ट्रॉनिक” यंत्रणा आता सिद्ध असून ती अंतरराष्ट्रीय स्पर्धात वापरली जाऊ लागली आहे. नव्यां आशियाई कीडास्पर्धात तीव वापरली जाणार आहे.

शर्यंत चालू करणाऱ्या अधिकाऱ्याच्या म्हणजे “स्टार्टर” या मनगढावर एक आवाज ठिपणारे यंत्र, “मायक्रोफोन” बोलाला जातो. शर्यंतीच्या प्रारंभाचा इष्टारा “स्टार्टर” पिस्तुलाच्या आवाजाने देतो. तो आवाज होताच “स्टार्टर” या मनगढावरील तो मायक्रोफोन तो आवाज ठिपतो व त्यामुळे तकाळ “ते” केंमेरे आपोआप चालू होतात. ते येत असुलेल्या चलत्विच्चपट्टीच्या तळाळा (शर्यंत मुक्त झाल्यापासूनचा) वेळ तास, मिनिटे, सेकंदे, दशांश सेकंद, शतांश सेकंद दर्शविणाऱ्या आकडावात आपोआप उमटत जातो.


परिणामी, त्या चलत्विच्चपट्टीवरून कोणता स्पर्धक अंतिम रेषेपार प्रथम मेला कोण त्यानंतर, कोण त्याहीनंतर हे तर दिसतेच, पण द्यावैकी प्रत्येकजण अंतिम रेषेपार गेला तेव्हा शर्यंत चालू झाल्यापासून किती वेळ झाला होता हेही एक शतांश सेकंद्यापर्यंत अचूक दिसते.

या चलत्विच्चपट्टीचे “डेवलपिंग” यारे प्रक्रिया उचित यंत्रात केळ ४५ सेकंदात होत असल्याने शर्यंतीचा असर्वत अचूक मिकाळ ती संपल्यापासून केळ ५ सेकंदात, म्हणजे शर्यंत संपल्याचे प्रेक्षकांना समजते ना समजते तोच जाहीर करता येतो. शिवाय, तो दीन वा अधिक कॅमेर्यानी वेळलेल्या चलत्विच्चपट्टन आलेला असल्याने त्यात चूक होण्याचा संमव नसतो, कारण एकाच वेळी अनेक केंमेरे चुक्कणे जाकडत्याळ असंभवीय !



अशा “अवक कालमापन व शर्यतीच्या अखेरीचे छायाचित्रण” या पद्धतीने, “इलेक्ट्रॉनिक” यंबणेत ट्रिपलेले एका शर्यतीच्या अखेरीचे चित्र सोबत दिले आहे.

गोल्डफेक, भालाफेक, थाईफेक, टांब उडी, तिहेरी (ट्रिपल म्हणजे हॉप, स्टेप औंड बंप) उडी याच्या स्पष्टात अंतर अचूक मोजावे लागते. ते पूर्वी “टेप” ने मोजत, एक तर से पुरेसे अचूक नसे व त्यास खेळ लागे. हे अंतरमापन अचूक आणि



तरकाल करणारे “इलेक्ट्रॉनिक” यंब नवव्या आशियाई क्रीडास्पधात वापरले जाणार आहे. तशा एका यंबाचे चित्र सोबत आहे.

* * *



सुदा मैत्री बंधुता



FRIENDSHIP·FRATERNITY·FOREVER

EMBLEM

प्रतीक



नवम एशियाई खेल-दिल्ली
IX ASIAN GAMES
DELHI 1982

परितिष्ठे

प्रत्येक औलिंपिकप्रमाणेच प्रत्येक आशियाई कीडास्पर्धेसाठीही एक प्रीतकचित्र (छोगो) ठरविण्याचा शिरस्ता आहे. ड्या शहरात ह्या कीडास्पर्धा होणार असतील, त्या शहराचे वैशिष्ट्य दर्शविणारे एक चित्र व त्यात आशियाई स्पर्धेच्या पाताकेच्या चिन्हाचा समावेश असे हे प्रतीकचित्र असते. नवव्या आशियाई कीडास्पर्धा दिली येथे होणार असल्याने जंतरमंतरच्या रेलाचित्राचा आणि त्यावर आशियाचे म्हणजे पूर्वेचे प्रतीक म्हणून सूर्य असे हे नवव्या आशियाई कीडास्पर्धेचे प्रतीक चिन्ह ठरले आहे. दिली शहराचे प्रतीक म्हणून जंतरमंतरची निवड करण्याचे तसेच कारणही आहे, एकत्र जंतर-मंतर ही शोकळो नव्यांपूर्वी बोलेली येद्याढा नव्या दिहीत अगदी मध्यकर्ती ठिकाणी आहे, शिवाय जंतरमंतरचे शिल्प स्वास भारतीय आहे. त्यावर पश्चिम आशियाई वा पाञ्चाल्य शिल्पाचा छाप नाही. शिवाय जंतरमंतर हे ज्ञानसाधना व अचूकता या दोन्ही गुणाचे चोतक आहे; कारण १३ व्या शतकात जंतरमंतर बाधले गेले त्या वेळी भारतीय नगोलशास्त्राची किती, आजही आधर्ये बाटवे अशी प्रगती झाली होती आणि त्यात आवायक ते चेंड दिवसा व रात्रीही जंतरमंतर किती अचकतेने घेत असे हे आजही दिसून येऊ शकते. आशियाई स्पर्धेच्या प्रतीकचित्रात जंतरमंतरचे जे रेलाचित्र आहे, त्यानुन स्वामानिकच कीडाप्रेसगाराचे चित्राही दिसते तद्वातच ते भारतीय संस्कृतीत शोभा मानल्या गेलेल्या पिंपळघानासारखे काहीमै दिसते आणि भारतीय सम्यतेचे चिन्ह असलेल्या दोन्ही कर जोडून केलेल्या नमस्काराचा भासही ह्या रेलाचित्रात होतो. या रेलाचित्रावर सोळा किरणांते प्रसारित करणारा सूर्य दाखविण्यात आला आहे. त्यामुळे नवव्या आशियाई कीडास्पर्धाच्या या प्रतीकचिन्हास एक लंब त्रिकोणाकृती साज दिसतो.

प्रत्येक औलिंपिक स्पर्धेसाठी आणि तद्वातच आशियाई स्पर्धेसाठीही एक बाहुलीचे चित्र (मस्कॉट) ठरविले जाते. ही चित्रे वा तदनुसार केलेल्या विविध वस्तुंच्या बाहुल्या या स्पर्धेस मेणारे लेलाहून व प्रेक्षक या कीडामहात्सवाची आठवण म्हणून प्राप्त करून घेतात. नवी निहोडी येथील नवव्या आशियाई कीडास्पर्धेसाठी एक दोन पायावर नाचणारे हसीचे छबकडे हे त्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याच्या दिरोभागी तिळकासुमान पोदश्चकर सूर्य दाखविण्यात आला आहे. हसी हा प्राणी शकी, शहाणपण आणि निठा पांचे इकांक मानला जातो. भारतातील पुराणकर्त्तृन आणि लोककथांनुन हत्तीला शुभ चिन्हाचे, राज्यैमवाचे सुचिन्ह मानले गेले आहे. नवव्या आशियाई स्पर्धेसाठी ठरविलेले हे बाहुली चित्र (मस्कॉट) आनंदाने, उत्साहाने मारील दोन पायावर नाचणाऱ्या

हस्तीच्या पिलाचे आहे.

ही दोन जडी ऑलिंपिक वा आशियाई कीडा स्पर्धांचे स्थानमाहारम्य दर्शविणारी चिन्हे असतात तदूतच विजयी बीरोना देण्यात येणारी पदकेही असतात. आतापर्यंत आशियाई स्पर्धेत देण्यात येणाऱ्या पदकाच्या एका बाजूला आशियाई कीडेचे प्रतीक म्हणून सर्व, त्यालाली “ सतत पुढेच (पढहर औनवडूं) ” हे बोधकाच्य आणि तळाला २१ वर्तुळांची साखळी असे. पण आता आशियाई कीडास्पर्धा संघरमेत चौरीस समासद राट्रे असल्याने दिलीच्या आशियाई स्पर्धेत देण्यात येणाऱ्या पदकाचिर मात्र ३४ वर्तुळांची साखळी असेल, त्या पदकाच्या दुसऱ्या बाजूस नवव्या आशियाई स्पर्धेचे प्रतीकचिन्ह म्हणजे जतरमंतराचे चिन्ह असेल आणि त्यालाली त्या त्या कीडा प्रकाराचा, खेळाचा नामनिर्देश असेल.

सहभागी देश

नवी दिली येथे नोवेंबर-डिसेंबर १९८२ मध्ये होणाऱ्या नवव्या आशियाई कीडास्पर्धात कोणता देश कोणत्या कीडाप्रकारात मात्र येणार आहे, ते पुढीलप्रमाणे :

अफगाणिस्तान : बैडमिन्टन, मुक्केबाजी (मुचियुद), टेबल-टेनिस, लॉन-टेनिस व कुस्ती.

बहारीन : अंथलेटिक्स, गोल्फ, हैंडबॉल, निशानेबाजी (बंदुकीने नेमवाढी), तैराकी (पोइणे), टेबल-टेनिस, लॉन-टेनिस, भारोत्तोलन.

बांग्लादेश : अंथलेटिक्स, मुचियुद, फुटबॉल, पुरुषांची हॉकी, तैराकी, बॉलीबॉल व कुस्ती.

ब्रह्मदेश : अंथलेटिक्स, फुटबॉल, गोल्फ, नौकानयन (खल्हविणे-रोइंग) बॉलीबॉल व पालनौकानयन (शिडाच्या नौकांच्या शायंती)

चीन : तिरंदाजी, अंथलेटिक्स, बैडमिन्टन, वॉस्केटबॉल, साइकल-दीड (दुचाकी स्पर्धा), फुटबॉल, जिमनेस्टिक्स, हैंडबॉल, पुरुषांची हॉकी, नौकानयन, निशानेबाजी, तैराकी (पोइणे), टेबल-टेनिस, लॉन-टेनिस, बॉली-बॉल, भारोत्तोलन (बेट लिंगदग), कुस्ती व पालनौकानयन.

दक्षिण कोरिया : सर्व कीडाप्रकार म्हणजे तिरंदाजी, अंथलेटिक्स, बैडमिन्टन, वॉस्केटबॉल, मुक्केबाजी, साइकल-दीड, पुडसवारी (घोडाप्रकार स्वार होठनंतरे कीडाप्रकार- इक्वेस्ट्रियन इव्हेन्ट्स), फुटबॉल, जिमनेस्टिक्स, गोल्फ, हैंडबॉल, पुरुषांची हॉकी, महिलांची हॉकी, नौकानयन, निशानेबाजी, तैराकी, टेबल-टेनिस, लॉन (हिंखलीवरील) टेनिस, बॉली-बॉल, भारोत्तोलन, कुस्ती व पालनौकानयन.

हाँगकाँग : तिरंदाजी, अंथलेटिक्स, बैडमिन्टन, बास्केटबॉल, मुक्केबाजी, साइकल-दौड़, जिमनेस्टिक्स, पुण्यांची हँडकी, महिलांची हँडकी, नौकानयन, निशानेबाजी, तैराकी, टेबल-टेनिस, व बॉलीबॉल.

इंडोनेशिया : तिरंदाजी, अंथलेटिक्स, बैडमिन्टन, मुक्केबाजी, साइकल-दौड़, घुडसवारी, जिमनेस्टिक्स, गोल्फ, नौकानयन, निशानेबाजी, तराकी, टेबल-टेनिस, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, भारोतोलन, कुस्ती व पालनीकानयन.

इराण : अंथलेटिक्स, बैडमिन्टन, बास्केटबॉल, साइकल-दौड़, फुटबॉल, जिमनेस्टिक्स, हँडबॉल, निशानेबाजी, तैराकी, टेबल-टेनिस, व्हॉलीबॉल, भारोतोलन व कुस्ती.

इराक : अंथलेटिक्स, बास्केटबॉल मुक्केबाजी, साइकल-दौड़, घुडसवारी, फुटबॉल, जिमनेस्टिक्स, हँडबॉल, निशानेबाजी, तैराकी, टेबल-टेनिस, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, भारोतोलन व कुस्ती.

जापान : सर्व कीदाप्रकार.

उत्तर कोरिया : तिरंदाजी, अंथलेटिक्स, बास्केटबॉल, मुक्केबाजी, फुटबॉल, जिमनेस्टिक्स, नौकानयन, निशानेबाजी, तैराकी, टेबल-टेनिस, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, भारोतोलन, कुस्ती व पालनीकानयन.

कुवैत : अंथलेटिक्स, बास्केटबॉल, मुक्केबाजी, घुडसवारी, फुटबॉल, जिमनेस्टिक्स, हँडबॉल, तराकी, टेबल-टेनिस, लॉन टेनिस व व्हॉलीबॉल.

लाओस : अंथलेटिक्स, मुक्केबाजी, फुटबॉल, निशानेबाजी, टेबलटेनिस व व्हॉलीबॉल.

मलेशिया : चार (हँडबॉल, नौकानयन, लॉन टेनिस व कुस्ती) वगळता बाकी सर्व.

मंगोलिया : तिरंदाजी, अंथलेटिक्स, मुक्केबाजी, साइकल-दौड़, जिमनेस्टिक्स, निशानेबाजी, व्हॉलीबॉल, भारोतोलन व कुस्ती.

पाकिस्तान : चार (तिरंदाजी, फुटबॉल, हँडबॉल व महिलांची हँडकी) वगळत बाकी सर्व.

कतार : अंथलेटिक्स, हँडबॉल, व व्हॉलीबॉल,

सौदी अरेबिया : तिरंदाजी, अंथलेटिक्स, बास्केटबॉल, मुक्केबाजी, साइकल दौड़, फुटबॉल, जिमनेस्टिक्स, हँडबॉल, निशानेबाजी, तैराकी, टेबल-टेनिस, व्हॉलीबॉल, भारोतोलन व कुस्ती.

सिंगापुर : अंथलेटिक्स, बैडमिन्टन, घुडसवारी, निशानेबाजी, तैराकी, भारोतोलन, व पालनीकानयन.

श्रीलंका : अंथलेटिक्स, बैडमिन्टन, बास्केटबॉल, मुक्केबाजी, साइक्ल-दीड, फुटबॉल,
गोल्फ, पुरुषांवी हॉकी, महिलाओं हॉकी, निशानेबाजी, तैराकी, टेबल-
टेनिस, लॉन टेनिस, भारोत्तोलन, कुस्ती व पालनीकानयन.

सीरिया : अंथलेटिक्स, मुक्केबाजी, साइक्ल-दीड, फुटबॉल, हैंडबॉल, निशानेबाजी,
भारोत्तोलन व कुस्ती.

थाएलंड : तिरंदाजी, अंथलेटिक्स, बैडमिन्टन, बास्केटबॉल, मुक्केबाजी, साइक्ल-
दीड, घुडसवारी, फुटबॉल, जिम्नेस्टिक्स, गोल्फ, निशानेबाजी, टेबल-
टेनिस, लॉन टेनिस, भारोत्तोलन, व पालनीकानयन.

संयुक्त अरब अमिरात (युनायटेड अरब इमिरेट) : अंथले टिक्स, बास्केटबॉल,
साइक्ल-दीड, फुटबॉल, हैंडबॉल, निशानेबाजी, तैराकी, टेबल-टेनिस व
बॉलिबॉल

विएतनाम : अंथलेटिक्स, साइक्ल-दीड, निशानेबाजी, तैराकी व टेबल-टेनिस.

येमेन (वाय. ए. आर-येमेन अरब रिपब्लिक) : अंथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल,
टेबल टेनिस, बॉलिबॉल व कुस्ती.

येमेन (पी. डी. आर-पिपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक) : अंथलेटिक्स, बास्केटबॉल,
मुक्केबाजी, फुटबॉल, निशानेबाजी, टेबल-टेनिस, लॉन टेनिस, बॉलिबॉल
व भारोत्तोलन.

भारत (यजमान देश) : सर्व कीडाप्रकार.

* * *

नववड्या आशियांड कीडास्पर्धांने वेळापत्रक

卷之三

३६९, संभाषण सहमती देश : ३६९, प्रकृता पदके : ३६९, प्रयोग स्थाप्ति : ३६९

कार्यप्रकार		स्थल	तारीख व केत्र	दृष्टां संक्षय	$\frac{\text{पदकारी संख्या}}{\text{सुधारी रोप्य काल्प}}$
करिहार्दाची	दिल्ली	१२ व २२ नोवेंबर (स. १-३० ते १२-३०)	६ स्थान (छी व पुरापाठी २ ते ४)	८ ८ ८ ८ ८ ८	चीन, हाँगकाँग, भारत, जपान, दक्षिण कोरिया, मंगोलिया, सोदी अरेबिया, सोरिया, मलेशिया व हंडोनेशिया.
कोहार्दाची	नेहरू प्रेसारार	२५ नोवेंबर ते २ हिंसेवर (२९, नोवेंबर पिक्वातीचा दिवस)	४२ पुरापाठी १४ पिक्वातीचा दिवस (स. १० ते ११-४५ व कु. १-३० ते ४-३०)	४२ ४२ ४२ १६	चीन, हाँगकाँग, भारत, इरण, जपान, दक्षिण कोरिया, बहरीन, कुवेत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, हंडोनेशिया, उत्तर कोरिया, मलेशिया, कत्तार, ओलंका, सोरिया, येमेन, सौदी अरेबिया, इराक, लाओस, चिरतानाम, सिंगापूर व युनायटेड अमेरिकेस्ट्री.
वेळेलिट्स	दिल्ली विद्यापीठ	१२ व २२ नोवेंबर (स. १-३० ते १२-३०)	६ स्थान (छी व पुरापाठी २ ते ४)	८ ८ ८ ८ ८ ८	चीन, हाँगकाँग, भारत, इरण, जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिंगापूर, मलेशिया, हंडोनेशिया व श्रीलंका.
इडमिटन	इंद्रप्रथ्य प्रेसारार	२५ नोवेंबर ते ३ हिंसेवर (सकाळी १ ते १ व पुरापाठी २ ते ४भी ८)	७ स्थान (पुरापाठी कु. १-३० ते ४-३०)	१० १० १०	चीन, हाँगकाँग, भारत, इरण, जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिंगापूर, मलेशिया, हंडोनेशिया व श्रीलंका.

१	२	३	४	५	६
बाहकेटबॉल स्प्रिन्गिपल सुमितीचे वंडिस्ट- प्रेशागार, ताळकटोरा	नर्मी विल्डी (सकाळी ९ ते १२ व दुपारी ५ ते रात्री १०)	नोव्हेंबर २० ते डिसेंबर ३ (पुढऱ्य व ज्ञियासाठी)	२ सप्त्यां (पुढऱ्य व ज्ञियासाठी)	१४ (पुढऱ्य व ज्ञियासाठी)	२४ (पुढऱ्य व ज्ञियासाठी)
मुटियुद हुचाकी सप्त्यां हुचाकी सप्त्यांपट्टी	कोहा महळ मध्यरा रोड	१६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर १२ (२ डिसेंबर विकाळी दिन) (हुचाकी ५ ते रात्री १०)	१२ (हुचाकी २५ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर) (सकाळी ९ ते १२ व दुपारी ५ ते ५-३०)	१२ (सप्त्यां पुढऱ्यासाठी)	१२ (सप्त्यां पुढऱ्यासाठी)
अध्यात्म दरवाजा	कोहा महळ मध्यरा रोड	१६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर १२ (२ डिसेंबर विकाळी दिन) (हुचाकी ५ ते रात्री १०)	१२ (हुचाकी २५ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर) (सकाळी ९ ते १२ व दुपारी ५ ते ५-३०)	१२ (सप्त्यां पुढऱ्यासाठी)	१२ (सप्त्यां पुढऱ्यासाठी)
दरवाजा निवासकुल	कोहा महळ मध्यरा रोड	१६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर १२ (२ डिसेंबर विकाळी दिन) (हुचाकी ५ ते रात्री १०)	१२ (हुचाकी २५ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर) (सकाळी ९ ते १२ व दुपारी ५ ते ५-३०)	१२ (सप्त्यां पुढऱ्यासाठी)	१२ (सप्त्यां पुढऱ्यासाठी)
दरवाजा निवासकुल	कोहा महळ मध्यरा रोड	१६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर १२ (२ डिसेंबर विकाळी दिन) (हुचाकी ५ ते रात्री १०)	१२ (हुचाकी २५ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर) (सकाळी ९ ते १२ व दुपारी ५ ते ५-३०)	१२ (सप्त्यां पुढऱ्यासाठी)	१२ (सप्त्यां पुढऱ्यासाठी)

विभागीय विद्या							प्रतिशिल्प
भाषापद्धि	सुकाळी १ ते २२ व.	हुपारी २ ते ५५०	२० नोवेंबर से ३ विसंगेर	१८	१८	१८	भारत, भारत, इण्ण, जपान, दक्षिण ओरिया,
कृष्णवैष्ण	ओडिशाकर नेहागार, मौडेल टाउन ओरिषाकर इन्द्रधान च नेहागार व नेहाल	हुपारी १-३० ते ४-५० सुकाळी १ ते २२ व. हुपारी १ ते २२ व.	कुण्ठ, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सीरिया, इराक, लाओस, येमेन, बांग्लादेश, बङ्गलादेश, मलेशिया, झोंका व युनायटेड अरब एनिमेट्स	१८	१८	१८	भारत, जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, बहरीन, बङ्गलादेश, ईडोनेशिया, झोंका, झोंका व मलेशिया.
गोलफ	दिल्ली गोलफ २१ नोवें. ते २५ नोवें. कठव	सुकाळी ७ ते १२ व.	पुरुषसंसाठी २ स्पर्धा. चिकित्सासंसाठी ४ स्पर्धा.	५	५	५	भारत, भारत, जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, बहरीन, बङ्गलादेश, ईडोनेशिया, झोंका, झोंका व मलेशिया.
कंपन्यस्टीचे विद्यिय व्यायाम प्रकार.	हृदयप्रस्थ नेहागार व्यायाम प्रकार.	२० नोवें. ते २३ नोवें. स. १० ते तु. १ व हु. ५ ते राखी ८.	पुरुषसंसाठी ६ स्पर्धा. चिकित्सासंसाठी ५ स्पर्धा.	२४	२४	२४	चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, कुवेत, मोगो- लिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक, हांगकांग, ईडोनेशिया, इण्ण व मलेशिया.
हेन्डबॉल	दिल्ली विद्यापीठ कीडोणग.	२३ नोवें ते ३० नोवें. स. १० ते तु. १२-१३० व तु. २ ते ४५०.	फक्त पुरुष. १६ साठी स्पर्धा.	१६	१६	१६	चीन, भारत, इण्ण, जपान, दक्षिण कोरिया, कुवेत, सौदी अरेबिया, सीरिया, युनायटेड अरब एमिरेट्स, इराक, बहरीन व बहराम.

१	२	३	४	५	६	७
हॉकी (पुरुषांसठी)	राष्ट्रीय देवेशगार	२० नोव्हें, ते १ हिस्टे, स. १ ते १२ व डु. १.३० ते ५.३०.	एक	१६ १६ १६ १६ १६ १६	चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, हाँगकाँग व श्रीलंका.	
हॉकी (छियाचाठी)	दिग्बाजी देवेशगार	२० नोव्हें, ते २५ नोव्हें, स. १.३० ते ११.३० व डु. १.३० ते ५.३०.	एक	१६ १६ १६ १६ १६ १६	भारत, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, मलेशिया, पाकिस्तान व श्रीलंका.	
क्रिकेटिंग	राष्ट्राद	२० नोव्हें, ते २५ नोव्हें, स. १.३० ते १२ व डु. १.३० ते ५.	पुरुषांसठी	११ ११ ११ ११ ११ ११	चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, उत्तर कोरिया, हाँगकाँग, ब्रह्मदेश व हाँगोनेशिया.	
बंदुकीवी नेमवाली	तुप्पलकावद	२२ नोव्हें, ते २ हिस्टे, (२१ नोव्हें, निखली दिन)	पुरुषांसठी	५५ ५५ ५५ ५५ ५५ ५५	चीन, हाँगकाँग, भारत, इराण, जपान, दक्षिण कोरिया, मंगोलिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सोरिया, बहरीन, कोरिया, इंडोनेशिया, इराक, कुवैत, लाओस, मलेशिया, सिङापूर, बोल्झा, सुनाक्केड असम एमिरेट्स, दिल्लीनगरम व येन्नन.	

पोइने	तालकटोरा।	१० नोंहडे, ते २९ नोंहडे,	पुक्कांसठी	६५ ६५ ६५ ६५ ६५ ?	चीन, हाँगकाँग, भारत, इराण, जपान, दक्षिण कोरिया, कुवेत, पाकिस्तान, सौदी अरेबिया, यमनारेह अरब प्रामोरेट्स, इराक, चिह्नतानाम, सिंगापुर, बहरीन, वांगलादेश, उत्तर कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया व थाईलंका.
तालाव	स., १०३० ते १२०३० व कु. १०३० ते १४०३०.	१८ स्पष्टी, क्लियोसठी	१८ स्पष्टी,	१५ १५ १५ १५ १५ ?	चीन, हाँगकाँग, भारत, इराण, जपान, दक्षिण कोरिया, कुवेत, पाकिस्तान, सौदी अरेबिया, अफगानिस्तान, इराक, लाओस, चिह्नतानाम, बहरीन, उत्तर कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया, थोलंक, येमेन व युनायटेड अरब प्रामिरेट्स.
टेवल-टेनिस	कीदा महाल, १०, नोंहडे, ते २५, नोंहडे, मधुरा रोड, (११ नोंहडे, - क्लासी दिवस) स., १ ते २ व कु. ३ ते ४ व लियोसठी)	७ स्पष्टी- (पुक्क व क्लियोसठी)	१५ १५ १५ १५ १५ ?	चीन, हाँगकाँग, भारत, इराण, जपान, दक्षिण कोरिया, कुवेत, पाकिस्तान, सौदी अरेबिया, अफगानिस्तान, इराक, लाओस, चिह्नतानाम, बहरीन, उत्तर कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया, थोलंक, येमेन व युनायटेड अरब प्रामिरेट्स.	
टेनिस	दिल्ली लॉन २० नोंहडे, ते ५ विस्ते, टेनिस स., ११ ते २०, ४-५० असोसिएशन कोट्स, रामकृष्णनगर	७ स्पष्टी- (पुक्क व क्लियोसठी)	१५ १५ १५ १५ १५ ?	चीन, हाँगकाँग, भारत, इराण, जपान, दक्षिण कोरिया, कुवेत, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक, इरान, चिह्नतानाम, बहरीन, उत्तर कोरिया, इंडोनेशिया, लाओस, थोलंक व येमेन.	
दृढ़लीबोल	दृढ़प्रस्थ विदिता प्रेसागार	२० नोंहडे, ते ३ हिस्ते, स., १ ते २ व कु. ३ ते ४ व लियोसठी)	२ स्पष्टी- (पुक्क व क्लियोसठी)	२४ २४ २४ २४ २४ ?	चीन, हाँगकाँग, भारत, इराण, जपान, दक्षिण कोरिया, कुवेत, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक, लाओस, वांगलादेश, मलेशिया, उत्तर कोरिया, इंडोनेशिया, चीन, येमेन व युनायटेड अरब प्रामिरेट्स.

	१	२	३	४	५	६
भारोत्तोलन परियाड (वेट लिफिंग) ग्राम	२० नोवंहै. ते २१ नोवंहै. टु. २-३० ते सांग. ६-३०.	१० वजन गट	१० वजन गट	१० वजन गट	१० वजन गट	१० वजन गट
कुस्ती ओपिंडकर प्रेषागार	२८ नोवंहै. ते २ विसं. टु. २-३० ते ५-३०	१० वजन गट	१० वजन गट	१० वजन गट	१० वजन गट	१० वजन गट
दिल्ली मुख्दै देवथल अरबी समुद्र	१० नोवंहै. ते १८ नोवंहै. टु. ३ ते ५-३०	४ सप्तवाँ (पुरुषासाठी फक्क)	४ सप्तवाँ (पुरुषासाठी फक्क)	४ सप्तवाँ (पुरुषासाठी फक्क)	४ सप्तवाँ (पुरुषासाठी फक्क)	४ सप्तवाँ (पुरुषासाठी फक्क)
आरोत्तोलन परियाड (वेट लिफिंग) ग्राम	२० नोवंहै. ते २१ नोवंहै. टु. २-३० ते सांग. ६-३०.	चीन, भारत, इराण, जपन, दक्षिण कोरिया, मंगोलिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सीरिया, इराक, तिङ्गापुर, बहरीन, उत्तर कोरिया, हाँगकाँगा, मलेशिया, थीलंका व यमेन.	चीन, भारत, इराण, जपन, दक्षिण कोरिया, मंगोलिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सीरिया, इराक, अफगानिस्तान, बांगलादेश, उत्तर कोरिया, इंडोनेशिया, थीलंका व यमेन.	चीन, भारत, इराण, पाकिस्तान, धायलंड, थीलंका, तिङ्गापुर, इंडोनेशिया, उत्तर कोरिया, बांगलादेश, मलेशिया व किलिंगाईन्स.	चीन, भारत, इराण, पाकिस्तान, धायलंड, थीलंका, तिङ्गापुर, इंडोनेशिया, उत्तर कोरिया, बांगलादेश, मलेशिया व किलिंगाईन्स.	चीन, भारत, इराण, पाकिस्तान, धायलंड, थीलंका, तिङ्गापुर, इंडोनेशिया, उत्तर कोरिया, बांगलादेश, मलेशिया व किलिंगाईन्स.

आदियाई कीड़ावस्थातील अंथेलेटिक्सचे उच्चांक

उपर्युक्त	क्रम	उच्चांकधारकाचे नाव	देश	वेळ / आंतर
१००	१	उच्चांकधारकाचे नाव	५	वेळ / आंतर
१००	२		५	
१००	३		५	
१००	४		५	
प्रश्नांचे :-				
१०० मीटर् धूव	१९६२	प्रम. सोरेन्सन	१००.४०	ता / : मि. : सोकरे
१०० मीटर् ११	१९७५	प्र. रत्नपाल	११.०९	
४०० मीटर् ११	१९७५	दब्बू. विमलदास	४६.२१	
४०० मीटर् ११	१९७५	शीलंका	४७.५७	
४०० मीटर् ११	१९७५	मारत	४७.३०	
१५०० मीटर् ११	१९६६	जयपान	४७.३०	
५००० मीटर् ११	१९७५	भारत	४७.३०	
१०,००० मीटर् ११	१९७०	सिलोन (धोलंग)	४०.६०	
मोर्योन	१९७०	जपान	४०.६०	
११० मी. हड्डलस	१९७५	प्रस. पल. वी. रोसा	४०.५०	
४०० मी. हड्डलस	१९७८	एम. साकामोटो	४०.५०	
३००० मी. (अड्डलसाची शर्यत)	१९७८	लिन-नित-सुई	४०.५०	
उच्च उड्डी	१९७४	के. हसन	४०.३८	
लोच उड्डी	१९७४	शिन्ताक्यो यासानारी	४०.३८	
टी. वियासी	१९७४	स्टोपल चेस	४०.७	परिविहार
टी. सी. योहानन	१९७४	इराण	४०.७	**
मीटर्स	२०.२१	भारत	४०.७	५.०८
मीटर्स	२०.७			

पिहेरी उडी (होप, रुप)	केन्द्र जंगी)	पौल चहेल (काठोने उडी)	पौल चहेल (काठोने उडी)	पौल मासमी	जपान	१६.५६ मीटर्स
भालाफेक (लोहदहली)	२९६८	२९६८	२९६८	२१. तोमोमी	जपान	७.३० मीटर्स
चालीफेक (विस्कस)	२९६९	२९६९	२९६९	माकु-माकु शेन	चीन	७०.२४ मीटर्स
गोल्डफेक (शैट पू)	२९७०	२९७०	२९७०	डी. ले. वर्गिमरी	इरान	५६.८२ मीटर्स
हालोवाफेक (हेमर)	२९७१	२९७१	२९७१	डी. ले. वर्गिमरी	इरान	५८.८० मीटर्स
२ X ३.० मी. टिल	२९७२	२९७२	२९७२	एम. चिगिनोबु	जपान	६८.२८ मीटर्स
२ X ३.० मी. टिल	२९७३	२९७३	२९७३	धीरुकु	धायाकु	५०.१४ मीटर्स
दसाप्रकार (हेकेपेन)	२९७४	२९७४	२९७४	वही. चौहान	भारत	३.१५ मीटर्स
२.० विकोपारीसे चलना	२९७५	२९७५	२९७५	हायिमस्ति	भारत	३.१५ मीटर्स
					तांगा	५५.५० मीटर्स
					पिंग	५५.५० मीटर्स
					यायाकु	५५.५० मीटर्स
					मलेगिया	५५.५० मीटर्स
					इसार्हेव	५५.५० मीटर्स
					उत्तर कोरिया	५५.५० मीटर्स

महिलाओंवे:-

१०० मीटर धू	२९६०	ची चाहा	० : ० : ० : ० : ० : ० : ०			
१०० मीटर	२९६१	ची चाहा				
१०० मीटर	२९६२	ओर्डेक् बाम रोक				
१०० मीटर	२९६३	पांच. शोलिपी				
१०० मीटर	२९६४	किम अंगू चुन				

१००० मीटर से ऊपर	२९७८	किंमा और कुन	२९७८	उत्तर कोरिया	० : १ : १ : १५,३०
८० मीटर से ऊपर	२९६६	आर. सुवेगामा	२९६६	जपान	० : १ : ० : १२,२०
४१० मीटर से ऊपर	२९५४	द. रोट	२९५४	इताल्य	० : १ : ० : १२,१२
५०० मीटर से ऊपर	२९५२	जगन विजन	२९५२	चीन	० : १ : १ : १२,१२
ठंच उडी	२९५८	झंग दक्ष-हुग	२९५८	चीन	२,८८८ मीटर
लाव उडी	२९५४	विदाओ जेलिया	२९५४	चीन	१,३१ मीटर
मालाफेक	२९५२	याच हैरिंग	२९५२	चीन	१५,२२ मीटर
घल्लोफेक	२९५८	दि कियाहुं	२९५८	चीन	१५,९२ मीटर
गोल्लोफेक	२९५८	दोन दिवाआन	२९५८	चीन	१५,५० मीटर
४ X १०० मी. रिले	२९५८	थाम्ब	२९५८	संकरे	० : १ : ० : १६,२०
४ X ५०० मी. रिले	२९५८	जपान	२९५८	संकरे	० : १ : ३ : १३,५०
पंचप्रकार (पेट्टेधैन)	२९७०	इताल्य	२९७०	ग्रुणा	१,४३० ग्रुणा

आशियाई क्रीडा स्पर्धांतील पदक-जेते

पहिल्या आठ आशियाई क्रीडा स्पर्धांत कोणत्या देशास किती सुवर्णपदके, किती रौप्यपदके आणि किती कास्य (ब्रॉन्ज) पदके मिळाली हे दर्शविणारे तके :-

पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा (नवी दिल्ली, १९५१)

देश	सुवर्णपदके	रौप्यपदके	कास्यपदके
जपान	२४	३०	१६
भारत	१७	१६	२१
इराण	८	७	१
सिंगापूर	४	७	२
फिलिपिन्स	४	६	७
सिलोन	०	१	०
इंडोनेशिया	०	०	५
ब्रह्मदेश	०	०	३

दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांतील सुवर्णपदकांची वाटणी पुढील प्रमाणे झाली होती :-

जपान - ३८,	फिलिपिन्स - १४,	दक्षिण कोरिया - ८,
भारत - ५,	पाकिस्तान - ५,	तैवान - २,
इस्ताईल - २,	ब्रह्मदेश - २,	सिंगापूर - १

तिसऱ्या आशियाई क्रीडास्पर्धा (मेनिला, १९५८)

देश	सुवर्णपदके	रौप्यपदके	कास्यपदके
जपान	६७	४१	३०
फिलिपिन्स	८	१९	२२
दक्षिण कोरिया	८	७	१२
इराण	७	१४	११
तैवान	६	११	१७
पाकिस्तान	६	११	९
भारत	५	४	४
दक्षिण विएतनाम	२	०	४
जग्गादेश	१	२	१
सिंगापुर	१	१	१
थायलंड	०	१	३
हाँगकाँग	०	१	१
इंडोनेशिया	०	०	५
मलाया	०	०	३
इस्लाम	०	०	२
सिलोन	०	०	१

चौथ्या आशियाई क्रीडास्पर्धा (जकार्ता, १९६२)

देश	सुवर्णपदके	रौप्यपदके	कास्यपदके
जपान	७१	५६	१९
इंडोनेशिया	११	१२	१९
भारत	१०	१२	१०
फिलिपिन्स	७	५	१७
पाकिस्तान	६	११	९
दक्षिण कोरिया	५	७	१०
थायलंड	५	५	४
मलेशिया	२	४	९
ब्रह्मदेश	२	१	४
सिंगापुर	१	०	२
इराण	१	०	०
हाँगकाँग	०	१	०
सिलोन	०	१	१

पाचव्या आशियाई क्रीडास्पर्धा (बैंकॉक, १९६६)

देश	मुख्य पदक	रौप्यपदक	कास्पपदक
जपान	७७	५२	२७
चायलैंड	१३	१५	१०
दक्षिण कोरिया	११	१५	५०
मलेशिया	५	५	५८
भारत	५	५	२८
हाराण	३	८	२५
इंडोनेशिया	५	५	५०
तैवान	५	५	५०
इस्लाइल	५	५	५०
फिलिपिन्स	५	५	५०
पाकिस्तान	५	५	५०
ब्रह्मदेश	५	५	५०
सिंगापुर	०	०	०
विएतनाम	०	०	०
हाँगकाँग	०	०	०
सिलोन	०	०	०

सहाव्या आशियाई क्रीडास्पर्धा (बँकॉक, १९७०)

देश	मुख्यपदके	रौप्यपदके	कास्यपदके
जापान	७५	४७	२१
दक्षिण कोरिया	१९	१३	११
इराण	१	८	४
थायलंड	८	२०	१०
भारत	५५	१०	१०
इताइल	५५	५	५
मलेशिया	५	०	५
व्हान्डोनिया	५५	५५	९
ब्रह्मदेश	५५	५५	५
श्रीलंका	५	०	०
फिलिपिन्स	५	५	०
तैवान	५	५	०
पाकिस्तान	५	५	०
सिङ्गापुर	०	५५	०
कंबोडिया	०	०	०
दक्षिण विएतनाम	०	०	०
	५५	५५	५५

सातव्या आशियाई क्रीड़ास्पधर्म (तेहरान, १९७४)

देश	सुवर्णपदके	रौप्यपदके	कहियपदके
जपान	५५	४९	४६
चीन	३१	४३	२६
इराण	२९	२०	१६
उत्तर कोरिया	१७	१२	१४
दक्षिण कोरिया	१२	१०	१५
इस्लाइल	८	८	१
थायलंड	८	८	८
भारत	८	१२	१२
इंडोनेशिया	८	४	८
मंगोलिया	८	५	८
पाकिस्तान	८	०	८
श्रीलंका	५	०	०
सिंगापूर	२	१२	६
इराक	२	०	१०
फ़िलिपिन्स	०	१२	१२
मलेशिया	०	१२	१२
ब्रह्मदेश	०	१२	१२
कुवैत	०	१२	१२
अफगाणिस्तान	०	०	१२

बाठव्या आशियाई क्रीडास्पर्धा (बँकॉक, १९७८)

देश	सुवर्णपदके	रोम्य पदके	कांस्य पदके
जापान	७०	५९	४९
चीन	५२	५४	४६
दक्षिण कोरिया	१८	२०	३१
उत्तर कोरिया	१६	१३	१५
थायलंड	११	१२	११
भारत	११	११	६
हंडीनेशिया	८	८	८
पाकिस्तान	४	४	०
फिलिपिन्स	४	४	५
इण्डोनेशिया	२	१	५
सिंगापूर	२	१	५
मलेशिया	२	२	३
मंगोलिया	१	१०	५
लिखिया	१	८	०
सीरिया	१	०	०
जूनी	०	१२	२३
हाँगकाँग	०	१५	२२
भीलंका	०	०	१८
कुवैत	०	०	१०

आशियाई क्रीडास्पर्धांतील उच्चांक

क्रीडास्पर्धेची गुणवत्ता बाढती आहे की नाही आणि बाढत असल्यास कसकशी मुंधारत आहे, हे दर्शविणारे काही निकव संभवात. त्यापैकी, त्या स्पर्धात विविध बाबीत उच्चांक किती व ते किती ताढे हा एक निकव संभवतो. त्या हजारने पुढे दिलेले आशियाई क्रीडास्पर्धांतील उच्चांक मनोरंजक ठरावे.

आपल्या आधी सर्वोत्कृष्ट पराक्रम कोणता होता हे जाणून त्याहून मोठा पराक्रम करून दाखविण्याची ईर्षा तरुण लोळाडूत असणेच केल्हाई प्रगतिकारक. त्यादी हजारने पुढे दिलेले आजवेरी चया आशियाई क्रीडास्पर्धांतील उच्चांक, विक्रम उष्युक ठरू शकतील.

यापैकी किती उच्चांक नवव्या आशियाई क्रीडास्पर्धानंतर “शिळे” ठरतात ते पहावे !

आदियाई कीचासप्रथातील करतरत-ज्ञायाम (जिम्मेदारकस) सम्बन्धे उच्चाक.

संघर्ष	यथा	उच्चाक धारकाने नाव	देश	प्रभा
पुरुषोंसाठी:-				
होस्ट वॉल्ट	१९७८	जे, विद्याला	उपरान	१९५०
पूरेल्ड वास्	१९७८	जे, विद्याला	उपरान	१९५०
विजा	१९७८	हुगा यु पिन	चीन	१९१६
साहिंड हौस	१९७८	तस्य हुना तस्गा	सीन	१९२०
फलोअर, प्रक्षमरसाईजोस	१९७८	ली यु पिन	चीन	१९४९
हौरिशॉनटल वार	१९७८	जे, विद्याला	उपरान	१९५५
टोम चॅम्पियनशिप	१९७८	-	चीन	२१६५०
वैयक्तिक चॅम्पियनशिप	१९७८	के, दूराइह	उपरान	११३२०
मुल्योंसाठी:-				
फलोअर, प्रक्षमरसाईजोस	१९७८	पस. वाय, चिआंग	चीन	१९३६
बैलनस वीम	१९७८	चू चैन ची	चीन	१९४०
उन-इवहन पैरलल वास	१९७८	मा येन हुगा	चीन	१९६६
टोम चॅम्पियनशिप	१९७८	-	चीन	१९१५६
वैयक्तिक चॅम्पियनशिप	१९७८	पस. वाय, चिआंग	चीन	१५०१६

परिशिष्टाते .. १०

आशियाई क्रीडास्पर्धातील भारतोत्तोलन स्पर्धेचे उद्द्योग

स्पर्धा	वर्ष	स्पर्धकांचे नाव	देश	वर्जन (कि. मी.)
पलायचेट (५२ कि. मी. पायत)	१९६६	सी. सुकचिनदा	थायलंड	३२३.८
बैटमवेट (५६ कि. मी. पायत)	१९७०	मोहम्मद नासिरी	इराण	३६५.०
फेदरवेट (६० कि. मी. पायत)	१९७०	वाया. नियाके	जपान	३८५.०
लाईटवेट (६५ कि. मी. पायत)	१९७०	नसरलली देहनवी	इराण	४२६.०
मिडलवेट (७५ कि. मी. पायत)	१९६६	पस. ओशी	जपान	४८५.०
लाईट हेवी वेट (८२.५ कि. मी. पायत)	१९७०	पस. ओशी	जपान	४८०.०
मिडल-हेवी वेट (९० कि. मी. पायत)	१९६६	हरुगा बुल्ली	दक्षिण कोरिया	४२५.५
हेवी वेट (११० कि. मी. पायत)	१९६६	पस. बर्मेनो	इराण	४९०
सुपर हेवी वेट (११० कि. मी. वे वर)	१९७५	ए. शोरावल्लभाई	इराण	४२७.५
११० कि. मी. वे वर	१९८८	एच. सी. याग	चीन	४२०

आरियां कीवारपांतील वंडुकीच्या लेमवाजीमधील स्पष्टचे उच्चांक

संख्या	प्राप्त	स्पष्टकाचे नाम	देश	दाण
पिस्तुल - रट्टेचर्ट	₹ १,७८	तेस निगा तेसा	चीन	५७५
पिस्तुल - रट्टेचर्ट (सांघिक)	₹ १,७८	-	चीन	२,२५७
दवेळ्या दाबाचे पिस्तुल (एअर पिस्तोल)	₹ १,७८	एस. कुगिहिसा	जपान	३८३
दवेळ्या दाबाचे पिस्तुल (सांघिक)	₹ १,७८	-	जपान	२,६०७
एअर रायफल	₹ १,७८	दि हो जून	उत्तर कोरिया	३८३
	₹ १,७८	लो चीन पेना	चीन	३८३
एअर रायफल (सांघिक)	₹ १,७८	-	चीन	२,१४४
सेटर फायर पिस्तुल	₹ १,७८	ए. आकासुसा।	जपान	५८२
सेटर फायर पिस्तुल (सांघिक)	₹ १,७८	ए. हिरो यकी	जपान	५८२
सेटर फायर पिस्तुल (सांघिक)	₹ १,७८	-	चीन	२,३१४
पिस्तुल-रैपिड फायर	₹ १,७८	जॉना हिल पाक	उत्तर कोरिया	५९३
पिस्तुल-रैपिड फायर (सांघिक)	₹ १,७८	-	उत्तर कोरिया	२,३१८
पिस्तुल-की	₹ १,७८	सुचिन-पो	चीन	५६०
पिस्तुल-की (सांघिक)	₹ १,७८	-	चीन	२,४८२

स्पष्टी	वर्ष	स्पष्टकार्य नाम	देश	ग्रन्ति
स्मोल बोअर रायफल टीन चेमोलेट मोहरे (सांधिक)	१९७८	—	चीन	५,५५६
स्मोल बोअर रायफल-प्रोन स्टीट (सांधिक)	१९७८	टी असो	जापान	५५४
स्मोल बोअर रायफल-प्रोन स्टीट (सांधिक)	१९७८	—	जापान	५५८
स्मोल बोअर रायफल-प्रोन स्टीट (सांधिक)	१९७८	मारमुओका	जापान	५९२
स्मोल बोअर रायफल-प्रोन स्टीट (सांधिक)	१९७८	—	जापान	५४३
स्मोल-बोअर रायफल-प्रोन (सांधिक)	१९७८	के. कम्पुण्हा	उत्तर कोरिया	५९८
स्मोल-बोअर रायफल-प्रोन (सांधिक)	१९७८	—	उत्तर कोरिया	२,३६६
स्मोल बोअर रायफल-प्रो-पोतिशन	१९७८	—	उत्तर कोरिया	२,३६६
स्टैट बोअर रायफल-प्रो-पोतिशन	१९७८	रि हो चनू	उत्तर कोरिया	५६७
स्टैट बोअर रायफल-प्रो-पोतिशन	१९७८	किम हुना गिल	उत्तर कोरिया	५६७
स्टैट बोअर रायफल (सांधिक)	१९७८	—	चीन	२,३८०
स्टैट बोअर रायफल (सांधिक)	१९७८	फुलियाइन्स	१,०६९	
स्टैट बोअर-रायफल	१९८१	ए. पेट्रिशियोनो		

आदिगाई कीड़ासपाथीतीर जलवरण रोपायेंचे उच्चांक

प्रथमांक :-	संख्या :-	संख्या :-	संख्या :-	संख्या :-	संख्या :-
१०० मी. कीटोटार्क	१९६५	टी. यानागिरितो	जपान	४८.०२	मि. से.
१०० मी. कीटोटार्क	१९६६	आर. जेराहो	फिलिपिन्स	४६.६६	से.
४०० मी. कीटोटार्क	१९६७	टी. शानि	जपान	४०.६३	से.
१५०० मी. कीटोटार्क	१९६८	टी. शुनि	जपान	६४.४२	से.
१०० मी. कोक्टोके	१९६९	केंज इकेशा	जपान	४०.७३	से.
२०० मी. बेक्स्ट्रोफ	१९७०	टी. ताकाहाशिया	जपान	३८.८०	से.
१०० मी. बेक्स्ट्रोफ	१९७१	टी. डिसेहिरो	जपान	४०.९४	से.
१०० मी. बेक्स्ट्रोफ	१९७२	टी. डिसेहिरो	जपान	३८.४६	से.
१०० मी. बेक्स्ट्रोफ	१९७३	एन. हारा	जपान	४८.८३	से.
१०० मी. बटरफल्य	१९७४	चाय. कोमाकाकी	जपान	४०.८५	से.
१०० मी. बटरफल्य	१९७५	टी. युनागिदातो	जपान	३१३०.२८	से.
५०० मी. मिहेले	१९७६	टी. कोक्को	जपान	४५.००	से.
५०० मी. मिहेले	१९७८	—	जपान	३३३५.९२	से.
५०० मी. मिहेले	१९७९	—	जपान	४८.१६	से.
४५० मी. मिहेले	१९८०	कुओ-त्सुन वृ	जपान	३६.६६	से.
४५० मी. मिहेले	१९८१	लिंड हायलिन	चीन	६८७.९८	गुप्त
४५० मी. मिहेले	१९८२	हायलिन	चीन	६८२.३६	गुप्त

से अंदे ये उच्चांक के :

४५

स्थानाती :-

स्थानी	वर्म	संध्यकाले नाव	देश	चेल/गुण
१०० मी. कीटहैल	१९७८	एस. यामाशाकी	जपान	३:३०.३.०
१०० मी. कीटहैल	१९७८	बी. रचनिवान	चायांडु	२:०.९.८
५०० मी. कीटहैल	१९७८	एस. जयनी	सिगापुर	५:३२.३६.
१०० मी. ट्रेकर्टोक	१९७८	एस. असारी	जपान	३:०६.७५
१०० मी. ट्रेकर्टोक	१९७८	एस. असारी	जपान	३:२३.४२
१०० मी. ट्रेकर्टोक	१९७८	सो. बतानावे	जपान	३:१६.५४
१०० मी. ट्रेकर्टोक	१९७८	सो. बतानावे	जपान	३:१८.०.१
१०० मी. चटपलाय	१९७८	सो. बतानावे	जपान	३:०८.०.१
१०० मी. चटपलाय	१९७८	वाय. हस्तुदा	जपान	३:०.८.५
१०० मी. चटपलाय	१९७८	वाय. हस्तुदा	जपान	३:१६.७६
१०० मी. मिहले	१९७८	वाय. निरिमाला	जपान	३:१६.८.०
५०० मिहले	१९७८	हिरता मिओ	जपान	५:०८.३.८
२०० मी. कीटहैल	१९७८	एस. जयनी	सिगापुर	३:१८.३.२
४५० मी. मिहले रिले	१९७८	—	—	४:२७.४.६
५५० मी. कीटहैल रिले	१९७८	—	जपान	४:०३.६.८
सिगापोर उपस्थिति	१९७८	माय चिन चिन	चीन	५:६२.४९.४७
दस्तवाह उपस्थिति	१९७८	दिसांओ सिया चेप	चीन	५:०५.४२.४८

आर्थिक फीडबैकस्ट्रील दुचाकी स्ट्रेचेजे उत्तरांक

संख्या	स्वर्गी	पर्याप्ति	उत्तरांक खारकाचे नाव	देवा	मोजू/मुग्ध
१८०	मी. सामृद्धिक प्रारंभ	१९६६	पी. शुलामोहंदेल	चायकळद	१-०५.२७
१८०	मी. वेळ मोजून निंणित	१९७८	श्वान-सन्त्वनी	दक्षिण कोरिया	१-११.१५
१८०	मी. सामृद्धिक प्रारंभ	१९६६	के. कुलानन्द्यान	चायकळद	१-१७.७२
१८०	मी. वेळ मोजून निंणित (संघ)	१९७०	—	जपान	१-१५.०९
१८०	मी. वैद्यवितक पाळलागा	१९७८	वाय. तोटीपाठी	जपान	१-१०.५३
१८०	मी. सांकिक पाळलागा	१९५२	—	भारत	१-२१.६०
१८०	मी. सामृद्धिक प्रारंभ	१९६६	पी. शुलामोहंदेल	चायकळद	७-१०.३२
१८०	मी. सामृद्धिक प्रारंभ	१९७०	सी. स्पेन पोना	चायकळद	१७-१३.९०
१८०	कि. मी. सांकिक निंणित	१९७०	—	जपान	२-१३-३८.६२
१८०	कि. मी. सांकिक प्रारंभ	१९७०	ज. र्यान गे	मलेशिया	५-१२-०.५०
१८०	कि. मी. सांकिक सामृद्धिक प्रारंभ	१९७०	—	कोरिया	१-५२-३७.८०
१८०	पम. दिल्ट	१९७४	पस. ओकाशिया	जपान	११.४७ सेकंद
१८०	पम. वेळ मोजून निंणित	१९७४	एस. ओकाशिया	जपान	११.३१ सेकंद
१८०	पम.	१९७५	पस. सुगिहारा	जपान	१.२०.२
१८०	कि. मी. रस्त्यावरील स्पर्धा (सामृद्धिक प्रारंभ)	१९५२	किंहै टोमिहाओका	जपान	३-२२-२३.५०
१८०	कि. मी. रस्त्यावरील स्पर्धा	१९६२	टी. जिरापन	चायकळद	४-५३-२६.८०
१८०	कि. मी. खाली रस्त्यावरील स्पर्धा	१९६२	इंडोनेशिया	—	१७-५७-४४.४

ॲथलेटिक्समधील अस्पष्ट आशा

ताजा कलम : कोणत्याही अंतरराष्ट्रीय क्रीडास्पृहात एकुणात मोठे या मिळवावयाचे तर पुढीच्याही ॲथलेटिक्समध्ये पदक वेचावी लागतात, आवगत प्राजक्तीची फुले वेचल्यासारखी! नवव्या आशियाई क्रीडास्पृहात भारतास तसें काढी जमेलशी लक्षणे नाहीत. भारताचा पुढीच्या य महिलांचा ॲथलेटिक्स संघ जाहीर झाला आहे. त्यातील प्रत्येक खेळाडूचे आजवेरीचे सर्वोत्तम पराक्रम य आठव्या आशियाई स्पृहात त्या त्या क्रीडाप्रकारात, बाबीत पहिले आलेल्याचे पराक्रम योंची तुलना करता, भारतास फक्त नऊ बाबीतीच मात्र काढी आशा करण्यास घोडाफार याव दिसतो. त्या नक्त बाबी म्हणजे पुढीच्या ८०० मीटर्स, १५०० मी., ५००० मी. व १०००० मी. या चार पठण्याच्या शर्यंती आणि गोळाफेक य क्रियाच्या १०० मी., २०० मी. व ४०० मी. या पठण्याच्या शर्यंती व ४०० मीटर्स इंडिस या होता. या नक्त बाबीत इतर राष्ट्रांतील खेळाडूंनी गेल्या चार वर्षांत प्रगती केलीच असेहा. त्यामुळे भारताच्या ॲथलेटिक्स-मधील आशा आणलीच अधर, अधिक अस्पष्ट, धूसर होतात.

नवक्या आशियाई क्रीडास्पृहातील ॲथलेटिक्समधील प्रत्येक बाबीतील भारताचा क्रमांक एकचा खेळाडू, त्याचा आजवेरीचा सर्वोत्तम पराक्रम य कंसात, त्या बाबीत १९७८ च्या, आठव्या आशियाई क्रीडास्पृहात प्रथम आलेल्याचा त्या वेळीचा पराक्रम पुढे दिला आहे :-

पुरुष :—

बावणे :- १०० मीटर्स—आनंद शेंद्री: १०.७ सेकंद; (१०.४४ से.); २०० मी—आनंद शेंद्री व टी. सुंदर राज: (दोनोंही) २१.५ से. (२१.४२ से.); ४०० मी—के. के. प्रेमचंद्रन: ४७ से. (४६.७१ से.); ८०० मी—चालस बोरोमिञ्चो: १. मिनिट ४७.८ से. (१ मि. ४८.८ से.); १५०० मी—टी. मुरेश यादव: ३ मि. ५२६.९ से. (३ मि. ४७.५ से.); ५,००० मी.—राजकुमार: १३ मि. ४६.५ से. (१४ मि. २२ से.); १०,००० मीटर्स—शिवनाथ सिंग: २९ मि. २६.४ से. (३० मि. ७०.७ से.) आणि मंरेथॉन—सरुवसिंग—२ तास ३० मि. ९ से. (२ तास २६ मि. २९.७ से.). ११० मीटर्स हॉर्लस—सत्यरसिंग—१४.३ से. (१४.२८ से.) व ४०० मीटर्स हॉर्लस—के. एस. बालमुब्रमणि: ५१.९ से. (५०.८१ से.); ३००० मीटर्स अडयळपांची

ਭੋਥ ਲੇ ਛਿ ਕਸ ਮ ਧੀ ਲ ਅ ਸਾ ਵਟ ਆ ਸ਼ਾ : ੬੯

ਦਾਪੰਤ-ਪ੍ਰਦੀਪ ਛੋਪਾ : ੮ ਮਿ. ੪੭.੫ ਸੇ. (੮ ਮਿ. ੪੦.੭ ਸੇ.); ਲਾਬ ਤਡੀ-ਏਸ. ਬਾਲ-
ਸੁਖਮਣਿਮ-੭.੨੬ ਮੀਟਸੰ (੭.੮੫ ਮੀਟਸੰ); ਕਾਠਿਨੇ ਤਡੀ (ਪੀਲ ਛੱਲਟ)-ਰਾਜੇਨਦ੍ਰ
ਕੁਮਾਰ : ੪੦.੬੦ ਮੀਟਸੰ (੫.੧੦ ਮੀਟਸੰ); ਤਿਹੇਰੀ ਤਡੀ (ਹੋਂਧ, ਸਟੇਪ ਅੱਡ ਜਾਂਪ)-ਏਸ.
ਬਾਲਸੁਖਮਣਿਮ : ੧੬.੮੯ ਮੀਟਸੰ (੧੬.੫੬ ਮੀਟਸੰ); ਮਾਲਾਫੇਕ-ਗੁਰਦੇਵਜਿੰਸਿਗ : ੭੧.੪੦
ਮੀਟਸੰ (੭੯.੨੪ ਮੀ.); ਗੋਲਾਫੇਕ-ਬਹਾਦੂਰਜਿੰਸਿਗ : ੧੭.੮੭ ਮੀ. (੧੭.੬੧ ਮੀ.);
ਥਾਲੀਫੇਕ-ਅਜਮੇਰਜਿੰਸਿਗ : ੫੨.੫੦ ਮੀ. (੫੬.੨੬ ਮੀ.); ਹਾਤੀਓਡਾਫੇਕ-ਸੁਖਵੰਤਜਿੰਸਿਗ :
੬੪.੨੦ ਮੀਟਸੰ (੬੮.੨੬ ਮੀ.); ਦਸਾਪ੍ਰਕਾਰ (ਡੋਕੋਥੋਨ)-ਜੇ. ਪੀ. ਸਿੰਘ : ੬੫.੮੪
ਗੁਣ (੭,੦੦੦੩); ੨੦ ਕਿਲੋਮੀਟਰਾਂ ਚਾਲਿਆਂ-ਚਾਦਿਰਾਮ : ੧ ਤਾਸ ੪੦ ਮਿਨਿਟੇ ੦.੫ ਸੇਕੰਦ
(੧ ਤਾਸ ੩੧ ਮਿ. ੫੪.੯ ਸੇ.)

ਛਿਥਿਆ :-

ਆਵਣੇ:- ੧੦੦ ਮੀਟਸੰ-ਧੀ. ਟੀ. ਤਥਾ : ੧੧੯ ਸੇਕੰਦ (੧੨੦.੨੦ ਸੇ.); ੨੦੦
ਮੀਟਸੰ-ਧੀ. ਟੀ. ਤਥਾ : ੨੪.੪੮ ਸੇ. (੨੪.੮੧ ਸੇ.); ੪੦੦ ਮੀਟਸੰ-ਪਦਮਿਨੀ ਧੋਮਸ :
੫੪.੯ ਸੇ. (੫੫.੦੦੧ ਸੇ.); ੮੦੦ ਮੀਟਸੰ-ਗੀਤਾ ਝੂਲਸੀ : ੨ ਮਿ. ੧੦.੯ ਸੇ. (੨ ਮਿ.
੭.੭ ਸੇ.); ੧੫੦੦ ਮੀ-ਗੀਤਾ ਝੂਲਸੀ : ੪ ਮਿ. ੨੯.੮ ਸੇ. (੪ ਮਿ. ੧੮.੯ ਸੇ.) ਆਣਿ
੩੦੦੦ ਮੀ.-ਸਾਂਝਿਕਲਾ ਰਾਮਚੰਦ੍ਰਨੂ : ੯ ਮਿ. ੫੯.੬ ਸੇ. (੯ ਮਿ. ੨੪.੭ ਸੇ.) ੧੦੦
ਮੀਟਸੰ ਵਾਈਲਸ-ਕੇ. ਅਲਕੌਨਸਾ ੧੪.੭ ਸੇ. (੧੩.੯੫ ਸੇ.); ੪੦੦ ਮੀਟਸੰ ਵਾਈਲਸ-ਏਮ.
ਕੀ. ਕਲਸਾ : ੫੯.੬ ਸੇ. (੧ ਮਿ. ੧੦.੩੨ ਸੇ.); ਲਾਬ ਤਡੀ-ਮਸੀ ਮੱਧੂ : ੬੦.੪ ਮੀਟਸੰ
(੬.੨੮ ਮੀ.); ਗੋਲਾਫੇਕ-ਬਲਾਵਾਰ ਲੰਬਾਦਾ : ੧੪.੫੮ (੧੭.੭੦ ਮੀ.); ਥਾਲੀ ਫੇਕ-
ਤਥਾਨ-ਤਲ ਨਿਆ। ੪੧.੬੬ ਮੀ. (੫੦.੯੨ ਮੀ.); ਮਾਲਾਫੇਕ-ਰਾਖਿਆ ਸ਼ੇਖ : ੪੩.੪੪
ਮੀ (੫੭.੨੨ ਮੀ.).

* * *

कृष्ण भास्कर कौर (विजय राय) के अनुसार एक दूसरी विधि यह है कि लोगों का नाम उनकी जन्मतिथि के अनुसार दिखाया जाता है। इसका नाम जन्मदिन या जन्मदिन विहार आदि होता है। इसका अन्य नाम जन्मदिन विहार भी है। इसका अन्य नाम जन्मदिन विहार भी है। इसका अन्य नाम जन्मदिन विहार भी है।

आमार

चि. राजीव बूलचंद याचे, कोणा अधिकृत या अन्य क्रीडासंघटनेने निशान १९८२ तया ऑगस्टपर्यंत म्हणजे नवव्या आशियाई क्रीडास्पर्धाना सीनच महिने बाकी असताही केले नाही ते एक काम या १५ वर्ष यथाच्या शाळकरी मुलांने केले। “दिल्ही पचिलक स्कूल” मधील या विद्यार्थ्यांने आशीच्या आठ आशियाई क्रीडास्पर्धातील सुर्खे क्रीडाप्रकारांचे निकाल (प्रत्येकातील पहिल्या तिथीच्या पराक्रमसिंह) नीट, एकत्र लिहून ठेविले, माझ्या या पुस्तकाच्या कामासाठी राजीवने ती हस्तलिखित पोथी मला तत्परतेने दिली।

-चि. राहुल गोखले याचे, राजीव बूलचंदच्या तया पोथीवरून पहिल्या आठ आशियाई क्रीडास्पर्धात कोणत्या राठांने किसी पदके मिळालिली हे दर्दिविणारी परिणिते करण्यात माझा पुत्रांया राहुल यांने बहुमोठ साहाय्य केले।

-“कै. महामहोपाध्याय व. वा. पोतदार ग्रंथसंग्रह” या संस्थेचे, “भारत ऑलिंपिक मंडळ” या संघटनेच्या १९२० मधील स्थायनेवी माहिती तया संग्रहात मिळाली.

-श्री. बाबूराव निमल याचे, बर्लिन ऑलिंपिकसमधील विजेत्या भारतीय हॉकी संघाच्या व त्यातील लेळाईना मिळालेल्या प्रशस्तिप्रकाराच्या छायाचित्रांसाठी.

-श्री. वी. एन. अहुजा व “रूपा पविलकेशन्स” याचे, त्याच्या पुस्तकांतील काही उपयुक्त संदर्भांसाठी.

-आनंद मुद्रणालयाचे श्री. दादासाहेब जोशी व श्री. माधवराव जोशी या बंधु-द्वयांचे- सुवक मुद्रणावहाल.

-श्री. यशवंतराव धायगुडे याचे कडबी मुद्रिते अचूक तपासल्यावहाल.

-प्र. श. गोखले

चुकीची दुरुस्ती : पान ५३ वर पहिला मध्यदा “ तिसऱ्या आशियाई क्रीडास्पर्धा (मॅनिला, १९५८) ” असा आहे. त्याएवजी तो मध्यदा “ तिसऱ्या आशियाई क्रीडास्पर्धा (टोकिओ, १९६४) ” असा बाबावा.



प्रभाकर शंकर गोवाले, साय्यसाची पत्रकार, मराठी वृत्तपत्रांनुन क्रीडावाटी लिहिण्यापासून प्रारंभ यशन नंतर काही पचांत सहसंपादक, १९५७ ते ६० “इंडियन एक्स्प्रेस” चे पुण्यातील क्रीडा-प्रतिनिधी असता भारतीय सेल्फाना त्या इंग्रजी वृत्तपत्रांत नियमित स्थान मिळवून दिले. १९६० ते जून १९७० “इंडियन एक्स्प्रेस” वृत्तपत्र गटाचे पुण्यातील वैताहर, जून १९७० ते जानेवारी १९८० दैनिक “लोकसत्ता”चे भारताच्या राजधानीतील सास प्रतिनिधी म्हणून राजकीय, आर्थिक, शास्त्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय व आर्थिक विषयांवर नियमित सटीप लिखाण. जानेवारी १९८० ते एप्रिल १९८१ दैनिक “नवदाती”चे प्रधान संपादक, त्यानंतर इंग्रजी व मराठी दैनिकांतून व नियतकालिकांतून सुट्टलिखाण.

• • •